

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत
योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील १६०७
वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास
कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५५२/योजना-१
नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : २४ जुलै, २०२४.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र. गृनियो-
२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक २४.०१.२०१८.
२) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-
२०१७/प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ०८.०१.२०१९.
३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/
प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ०८.०३.२०१९.
४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-
२०१७/प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ११.०९.२०१९.
५) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना
जिल्हास्तरीय समिती, अमरावती यांचे क्र.५९३९, ५९४० व ५९४१ दिनांक ०४.१२.२०२३
रोजीचे प्रशासकीय मान्यता आदेश.
६) सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती यांचे क्रमांक २२०१,
दिनांक १९.०४.२०२३ रोजीचे पत्र.

शासन निर्णय :-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त
वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते
४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल
योजना जिल्हास्तरीय समिती, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०९.०७.२०१९,
२९.०१.२०२० व २३.०३.२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने दिनांक
०४.१२.२०२३ रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या अमरावती जिल्ह्यातील १६०७
वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन
२०२४-२५ करीता अमरावती जिल्ह्यातील खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सोबत जोडलेल्या

परिशिष्ट-अ प्रमाणे १६०७ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.१९,२८,४०,०००/- (अक्षरी रुपये एकोणवीस कोटी अठ्ठावीस लक्ष चाळीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.७७,१३,६००/- (अक्षरी रुपये सत्याहत्तर लक्ष तेरा हजार सहाशे फक्त) असा एकूण रु.२०,०५,५३,६००/- (अक्षरी रुपये वीस कोटी पाच लक्ष त्रेपन्न हजार सहाशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.४,१०,००,०००/- (अक्षरी रुपये चार कोटी दहा लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

अ. क्र.	तालुका	दिनांक ०४.१२.२३ रोजीच्या तीन स्वतंत्र प्रशासकीय मान्यतेच्या आदेशानुसार लाभार्थी संख्या
१	अमरावती	१०२
२	अंजनगाव सुर्जी	५०
३	भातकुली	१४४
४	चिखलदरा	१४६
५	दर्यापुर	१६१
६	धारणी	४१
७	मोर्शी	१४५
८	नांदगाव खंडेश्वर	२१७
९	तिवसा	११३
१०	वरुड	५६
११	चांदुर बाजार	३१५
१२	अचलपुर	४१
१३	चांदुर रेल्वे	७६
एकूण		१६०७

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत १६०७ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

१. अमरावती जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम करुन दिनांक ०४.१२.२०२३ अन्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या आणि परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
२. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ

अनुज्ञेय राहणार नाही.

४. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी योजनेंतर्गत तरतुदीनुसार उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अमरावती व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती यांची राहिल.

५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, सदरहू निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अमरावती व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरीता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२४-२५ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदरहू शासन निर्णय वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६७६/२०२४/ व्यय-१४, दिनांक ०८.०७.२०२४ अन्वये दिलेल्या अभिप्रायास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७२९१२४७०२८३३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दिनेश चव्हाण)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
६. मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
७. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा. उप मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१२. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
१३. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अमरावती.
१४. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
१५. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), अमरावती.
१६. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती.
१७. सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती.
१८. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.
१९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / नागपूर.

२१. जिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती.

२२. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.

२३. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५५२/योजना-१

दिनांक :- २४ जुलै, २०२४

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील १६०७ लाभार्थ्यांची यादी.

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१	चांदुर रेल्वे	महादेव रामसिंग राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२	चांदुर रेल्वे	सदिप विष्णु जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३	चांदुर रेल्वे	परसराम वामणराव जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४	चांदुर रेल्वे	वासुदेव काशीराम राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५	चांदुर रेल्वे	वंसत मांहेण राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६	चांदुर रेल्वे	प्रमीला शामराव राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७	चांदुर रेल्वे	गोकुळ हरीशचंद्र जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
८	चांदुर रेल्वे	संजीवणी ज्ञानेश्वर जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
९	चांदुर रेल्वे	परसराम दादाराव राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१०	चांदुर रेल्वे	शंकर सवई जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
११	चांदुर रेल्वे	सकरी पंडीत राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१२	चांदुर रेल्वे	साहेबराव दशरथ राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१३	चांदुर रेल्वे	मानसींग मुरली राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१४	चांदुर रेल्वे	श्रीधर एम. राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१५	चांदुर रेल्वे	सुखदेव खेमा राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१६	चांदुर रेल्वे	परसराम श्रीपद राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१७	चांदुर रेल्वे	अरुणा मदन जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१८	चांदुर रेल्वे	घनशाम बापुराव राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
१९	चांदुर रेल्वे	सुशीला सुमेरसिंग चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२०	चांदुर रेल्वे	रघुनाथ हरिषचंद्र जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२१	चांदुर रेल्वे	दशरथ नारायण राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२२	चांदुर रेल्वे	विष्णु झामाजी जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२३	चांदुर रेल्वे	चैनसिंग बलांद चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२४	चांदुर रेल्वे	वामण सवई जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
२५	चांदुर रेल्वे	गोकुळ डोमा चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२६	चांदुर रेल्वे	ईशामबर खेमा राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२७	चांदुर रेल्वे	वासुदेव लाला आडें	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२८	चांदुर रेल्वे	मंगेश रघुनाथ राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
२९	चांदुर रेल्वे	सुदाम दशरथ राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३०	चांदुर रेल्वे	सुदाम अमृत राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३१	चांदुर रेल्वे	केशव भाकचंद जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३२	चांदुर रेल्वे	ज्ञानेश्वर सवइ जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३३	चांदुर रेल्वे	मधुरा श्रीदास जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३४	चांदुर रेल्वे	भोपत किसन राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३५	चांदुर रेल्वे	सुरेश थावऱ्या राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३६	चांदुर रेल्वे	ईदल झामा राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३७	चांदुर रेल्वे	मनोहर हरिशचद्र जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३८	चांदुर रेल्वे	सुरेश धन्नु राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
३९	चांदुर रेल्वे	सरजु जगन राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४०	चांदुर रेल्वे	विरजु मैताब राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४१	चांदुर रेल्वे	भैसराज भदुजी जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४२	चांदुर रेल्वे	जगपाल सवई जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४३	चांदुर रेल्वे	अंकुश हरिदास पवार	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४४	चांदुर रेल्वे	उमेश विनायक जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४५	चांदुर रेल्वे	सतोंष हरिदास पवार	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४६	चांदुर रेल्वे	सतोंष विष्णु जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४७	चांदुर रेल्वे	गोदाबाई फकरु राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४८	चांदुर रेल्वे	गोवर्धन हरिशचंद्र राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
४९	चांदुर रेल्वे	बालकदास लोखडया राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५०	चांदुर रेल्वे	सुदरलाल हिरालाल राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५१	चांदुर रेल्वे	धावऱ्या बळीराम जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५२	चांदुर रेल्वे	रमेश धावऱ्या राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५३	चांदुर रेल्वे	अभिर्सीग नथ्यु चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५४	चांदुर रेल्वे	शामराव डोमाजी चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
५५	चांदुर रेल्वे	उदयसिंग बलचंद जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५६	चांदुर रेल्वे	गणराज धावरुजी राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५७	चांदुर रेल्वे	महादेव भोपत राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५८	चांदुर रेल्वे	विनोद सुरसिंग राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
५९	चांदुर रेल्वे	वासुदेव भांगचंद जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६०	चांदुर रेल्वे	रामराव सवई राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६१	चांदुर रेल्वे	वसंता रामजी राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६२	चांदुर रेल्वे	कुजुलाल जगलाल जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६३	चांदुर रेल्वे	सरजु रतनराव चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६४	चांदुर रेल्वे	वंसता नथु चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६५	चांदुर रेल्वे	उकंडराव सेवु चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६६	चांदुर रेल्वे	भाऊसिंग दशरथ राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६७	चांदुर रेल्वे	एकनाथ हरिशचंद्र जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६८	चांदुर रेल्वे	प्रविण बाबुलाल राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
६९	चांदुर रेल्वे	दुर्गादास दल्लुजी जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७०	चांदुर रेल्वे	सायत्री किसन जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७१	चांदुर रेल्वे	राजु सवई जाधव	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७२	चांदुर रेल्वे	विनोद किसन राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७३	चांदुर रेल्वे	गोपाल चैनसिंग चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७४	चांदुर रेल्वे	कैलास हिलाल राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७५	चांदुर रेल्वे	उमेश चैनसिंग चव्हाण	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७६	चांदुर रेल्वे	दशरथ शामराव राठोड	रा.चिरोडी, ता. चांदुर रेल्वे
७७	भातकुली	विलास प्रल्हादराव डोगरे	वाकी रायपुर
७८	भातकुली	पुरषोत्तम बलदेव नांदने	वाकी रायपुर
७९	भातकुली	रमेश भिमराव नांदने	वाकी रायपुर
८०	भातकुली	ज्ञानेश्वर नामदेव सरोदे	वाकी रायपुर
८१	भातकुली	मंगेश उद्धराव भांनगे	वाकी रायपुर
८२	भातकुली	निवृत्ती विश्वनाथ नांदने	वाकी रायपुर
८३	भातकुली	मारोती किसन कुरवाडे	वाकी रायपुर
८४	भातकुली	विजय विश्वनाथ सरोदे	वाकी रायपुर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
८५	भातकुली	बेबी नामदेव आमझरे	वाकी रायपुर
८६	भातकुली	संतोष देवराव संरोदे	वाकी रायपुर
८७	भातकुली	अतुल महादेव भांगे	वाकी रायपुर
८८	भातकुली	विनोद बळीराम डोगरे	वाकी रायपुर
८९	भातकुली	अनिल रामांद्र पड'गान	वाकी रायपुर
९०	भातकुली	सोपान झोमराजी आमझरे	वाकी रायपुर
९१	भातकुली	रामधन बाजीराव डोंगरे	वाकी रायपुर
९२	भातकुली	नामदेव संपतराव आमझरे	वाकी रायपुर
९३	भातकुली	पुडलीक तुळशीराम नांदने	वाकी रायपुर
९४	भातकुली	विलास रंगराव पड'गान	वाकी रायपुर
९५	भातकुली	प्रमोद किसनराव नांदने	वाकी रायपुर
९६	भातकुली	रामराव शिवराम आमझरे	वाकी रायपुर
९७	भातकुली	वासुदेव रामधन डोगरे	वाकी रायपुर
९८	भातकुली	उध्दव बाजीराव भानगे	वाकी रायपुर
९९	भातकुली	जनार्धन शामराव नांदने	वाकी रायपुर
१००	भातकुली	बैनाबाई किसनराव आमझरे	वाकी रायपुर
१०१	भातकुली	नंदु लक्ष्मणराव कावनपुरे	वाकी रायपुर
१०२	भातकुली	रामभाऊ शंकर आमझरे	वाकी रायपुर
१०३	भातकुली	सुभाष शंकरराव नांदने	वाकी रायपुर
१०४	भातकुली	सुभाष सुर्यभान नांदने	वाकी रायपुर
१०५	भातकुली	गुलाबराव गोविंदराव नांदने	वाकी रायपुर
१०६	भातकुली	संजय सदाशिव नांदने	वाकी रायपुर
१०७	भातकुली	सावित्रीबाई पांडूरग नांदने	वाकी रायपुर
१०८	भातकुली	सोपान पुडलीकराव नांदने	वाकी रायपुर
१०९	भातकुली	नंरेद्र प्रभाकर कोठीकर	वाकी रायपुर
११०	भातकुली	सुरेश शंकरराव कोमरेकर	वाकी रायपुर
१११	भातकुली	प्रल्हाद बाजीराव डोगरे	वाकी रायपुर
११२	भातकुली	ज्ञानेश्वर भानुदास नांदने	वाकी रायपुर
११३	भातकुली	निवृती बाजीराव आमझरे	वाकी रायपुर
११४	भातकुली	पुडलीक शामराव नांदने	वाकी रायपुर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
११५	भातकुली	गोपाळ वासुदेव नांदने	वाकी रायपुर
११६	भातकुली	गोपाळ महादेव नांदने	वाकी रायपुर
११७	भातकुली	राजेश जानराव नांदने	वाकी रायपुर
११८	भातकुली	प्रभाकर शंकरराव आमझरे	वाकी रायपुर
११९	भातकुली	पांडूरंग किसनराव कुरवाडे	वाकी रायपुर
१२०	भातकुली	अतुल बाळासाहेब नांदने	वाकी रायपुर
१२१	भातकुली	देवराव वासुदेव नांदने	वाकी रायपुर
१२२	भातकुली	नामदेव हरीभाऊ कुरवाडे	वाकी रायपुर
१२३	भातकुली	अशोक बापुराव कुयटे	वाकी रायपुर
१२४	भातकुली	श्रीकृष्ण नारायण बोरखडे	वाकी रायपुर
१२५	भातकुली	भानुदास नारायण कुरवाडे	वाकी रायपुर
१२६	अमरावती	हिरालाल रतन रठोड	रा. कस्तुरा, पो. भानखेडा ता. अमरावती
१२७	अमरावती	सचिन शिवलाल राठोड	रा. कस्तुरा, पो. भानखेडा ता. अमरावती
१२८	अमरावती	हनुमंत लक्ष्मण चव्हाण	रा. कस्तुरा, पो. भानखेडा ता. अमरावती
१२९	अमरावती	अंकुश दामोधर बावनकर	रा.हातला, पो.भानखेडा ता. अमरावती
१३०	अमरावती	मनोज शामराव बावनकर	रा.हातला, पो.भानखेडा ता. अमरावती
१३१	अमरावती	अमोल गोविंदराव शेंडे	रा.हातला, पो.भानखेडा ता. अमरावती
१३२	अमरावती	सोनाबाई केशव मेश्राम	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१३३	अमरावती	विठ्ठल रामचंद्र तलवारे	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१३४	अमरावती	किसन प्रभाकर नांदणे	मु.देवरा. ता.अमरावती
१३५	अमरावती	रामप्यारी किसन चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१३६	अमरावती	रामासींग धनसिंग राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१३७	अमरावती	अंबादास भुरासिंग राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१३८	अमरावती	सुरेद्र श्रीराम चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१३९	अमरावती	बाकु भानुदास चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१४०	अमरावती	निरंजन धनराज चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१४१	अमरावती	बळीराम तुळशीराम चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१४२	अमरावती	रामु हिरासिंग चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१४३	अमरावती	नरेद्र जानरावजी चिंचे	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१४४	अमरावती	संजय बळवंत अटक	रा. पोहरा ता. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४५	अमरावती	गणेश प्रल्हाद राठोड	रा. पोहरा ता. अमरावती
१४६	अमरावती	प्रेमदास सवाई राठोड	रा. पोहरा ता. अमरावती
१४७	अमरावती	विठ्ठलराव जालमसिंग पवार	रा. पोहरा ता. अमरावती
१४८	अमरावती	मधुसिंग पालसिंग चव्हाण	रा. पोहरा ता. अमरावती
१४९	अमरावती	सुमेरसिंग मंगल जाधव	रा. पोहरा ता. अमरावती
१५०	अमरावती	रघुनाथ सरदार चव्हाण	रा. पोहरा ता. अमरावती
१५१	अमरावती	रविंद्र हिरा चव्हाण	रा. पोहरा ता. अमरावती
१५२	अमरावती	गजानन शंकरराव पवार	रा. पोहरा ता. अमरावती
१५३	अमरावती	उषा बबा राठोड	रा. पोहरा ता. अमरावती
१५४	अमरावती	सुधाकर धनाजी श्रीनाथ	रा. पोहरा ता. अमरावती
१५५	अमरावती	रविंद्र नंदकिशोर अटक	रा. पोहरा ता. अमरावती
१५६	अमरावती	राजेश प्रल्हाद राठोड	रा. पोहरा ता. अमरावती
१५७	अमरावती	भारत रघुनाथ चव्हाण	रा. पोहरा ता. अमरावती
१५८	अमरावती	रविन्द श्रीराम चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१५९	अमरावती	बबन मनोहर चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१६०	अमरावती	भानुदास लच्छीराम चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१६१	अमरावती	शामराव किशन चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१६२	अमरावती	किशन अंबादास चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१६३	अमरावती	रामदास पांडुरगजी सुलताने	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१६४	अमरावती	परशराम परिचंद विहिवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१६५	अमरावती	गणेश पंजाबराव पाखरे	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१६६	अमरावती	अमृत लक्ष्मणराव विहिवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१६७	अमरावती	सुमन सुरेश घाटे	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१६८	अमरावती	बाळुभाउ तु विटीवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१६९	अमरावती	सुभाष अमरसिंग जाधव	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१७०	अमरावती	शंकर सोमासिंग चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१७१	अमरावती	आकाश शंकलाल चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१७२	अमरावती	सुनिता मोफतलाल पवार	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१७३	अमरावती	भाऊराव पं विहीवाले	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१७४	अमरावती	जनार्दन पुडलीकराव शेडे	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१७५	अमरावती	उमेश पंजाब पाखरे	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१७६	अमरावती	महादेव पुजांजी पाखरे	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१७७	अमरावती	गजानन झोलाबाजी मारबदे	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१७८	अमरावती	अभिताब परशराम विहीवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१७९	अमरावती	सतिश परशराम विहिवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८०	अमरावती	पुडलिकराव परिचंदराव विहीवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८१	अमरावती	यज्ञेश्वर भावसिंग चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१८२	अमरावती	प्रल्हाद लक्ष्मणराव विहीवाले	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८३	अमरावती	प्रदिपराव नामदेवराव बिल्लेवार	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८४	अमरावती	भानुदास नामदेवराव बिल्लेवार	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८५	अमरावती	नामदेवराव खु बिल्लेवार	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८६	अमरावती	गंगा हिरालाल पवार	रा.गोपाळपुर पो.नांदुरा बु.ता.अमरावती
१८७	अमरावती	मानिक भिमराव गावनेर	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१८८	अमरावती	मायाबाई महादेव राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१८९	अमरावती	अनिल विनायक चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९०	अमरावती	तुकाराम गोसराम जाधव	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९१	अमरावती	नागोसिंग नरसिंग राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९२	अमरावती	रमेश भुरासिंग राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९३	अमरावती	सीताराम तुळशीराम चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९४	अमरावती	पुरण संपत चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९५	अमरावती	संतोष भानुदास चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९६	अमरावती	चंद्रकला श्रावण राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९७	अमरावती	संतोष देवसिंग चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९८	अमरावती	राजेश महादेव राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
१९९	अमरावती	नागो दलपत चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
२००	अमरावती	शंकर गुलाबराव चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
२०१	अमरावती	डुबासींग रामचंद्र चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
२०२	अमरावती	देविदास दलुसिंग चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
२०३	अमरावती	रेखा उल्हास राठोड	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
२०४	अमरावती	काशीनाथ चिधुजी शेडे	रा. हातला, ता.जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
२०५	अमरावती	कौसल्या भावसिंग चव्हाण	रा.भानखेडा खुर्द, ता. अमरावती
२०६	अमरावती	संजय मधुकर जाधव	मोगरा कस्तुरा
२०७	अमरावती	मधुकर लच्छीराम जाधव	मोगरा कस्तुरा
२०८	अमरावती	प्रल्हाद जंगलाजी सोनोने	शिराळा
२०९	अमरावती	सुरेश काशीराम खाडे	अंजनगाव बारी
२१०	अमरावती	संजय नानाजी शिंदे	फाजलापुर
२११	अमरावती	मधुकर जानराव पारीसे	सुकळी ता. अमरावती
२१२	अमरावती	श्रीराम मोतीराम पारीसे	सुकळी ता. अमरावती
२१३	अमरावती	दादाराव मंगलाजी पारीसे	सुकळी ता. अमरावती
२१४	अमरावती	सुरेश नामदेव कुरवाडे	सुकळी ता. अमरावती
२१५	अमरावती	ललीता ओंकार पारीसे	सुकळी ता. अमरावती
२१६	अमरावती	सुधाकर भिमराव भानगे	सुकळी ता. अमरावती
२१७	अमरावती	राजु हरिभऊ केवदे	सुकळी ता. अमरावती
२१८	अमरावती	मनोहर काशीरव पारीसे	सुकळी ता. अमरावती
२१९	अमरावती	आनेदराव किसनराव कुरवाडे	सुकळी ता. अमरावती
२२०	अमरावती	विजय रामदास पारीसे	सुकळी ता. अमरावती
२२१	अमरावती	सुखदेव जानराव पारीसे	सुकळी ता. अमरावती
२२२	अमरावती	राजु रामदास पारिसे	सुकळी ता. अमरावती
२२३	अमरावती	पांडुरंग मायदु पारीसे	सुकळी ता. अमरावती
२२४	अमरावती	विनोद नामदेव कुवाडे	सुकळी ता. अमरावती
२२५	अमरावती	नरेश साहेबराव पारीसे	सुकळी ता. अमरावती
२२६	अमरावती	अशोक बापुराव पारिसे	सुकळी ता. अमरावती
२२७	अमरावती	ओमप्रकाश नामदेव कुरवाडे	सुकळी ता. अमरावती
२२८	अंजनगाव सुर्जी	विमल प्रविण हसुले	खा. पांढरी,ता.अंजनगाव सुर्जी
२२९	अंजनगाव सुर्जी	पंचफुला गजानन धारपवार	खा. पांढरी,ता.अंजनगाव सुर्जी
२३०	अंजनगाव सुर्जी	निलेश ईश्वर भारती	सोनगाव,ता.अंजनगाव सुर्जी
२३१	अंजनगाव	नेदकिशोर किसनराव धारपवार	खा. पांढरी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
	सुर्जी		
२३२	अंजनगाव सुर्जी	युनुस शाह हनिफ शाह	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२३३	अंजनगाव सुर्जी	सादीक शाह कदीर शाह	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२३४	अंजनगाव सुर्जी	लिलाबाई रमेश जायडे	कापुसतळणी
२३५	अंजनगाव सुर्जी	शांताबाई शालीकराम सातवटे	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२३६	अंजनगाव सुर्जी	श्रीकृष्ण शामराव सातघोडे	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२३७	अंजनगाव सुर्जी	शंकर शिवरामजी श्रीनाथ	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२३८	अंजनगाव सुर्जी	मधुकर हरीभाऊ परवी	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२३९	अंजनगाव सुर्जी	साहेबराव किसनराव तायडे	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४०	अंजनगाव सुर्जी	रविंद्र बापुराव चवरे	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४१	अंजनगाव सुर्जी	वच्छलाबाई पुंडलीक मुळे	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४२	अंजनगाव सुर्जी	विनोद पुंडलीक मुळे	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४३	अंजनगाव सुर्जी	प्रमाद नारायण खंगार	हिरापुर,ता.अंजनगाव सुर्जी
२४४	अंजनगाव सुर्जी	रामदास सदाशिव पटवी	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४५	अंजनगाव सुर्जी	रंगराव हरीभाऊ बावने	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४६	अंजनगाव सुर्जी	प्रमोद महादेवराव सायवान	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४७	अंजनगाव सुर्जी	विठठलराव महादेवराव भयने	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४८	अंजनगाव सुर्जी	गजानन गुलाग गीरी	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२४९	अंजनगाव सुर्जी	शदराव महादेवराव सायवान	कापुसतळणी,ता.अंजनगाव सुर्जी
२५०	अंजनगाव	उषा गणेश हरसुले	खा. पांढरी,ता.अंजनगाव सुर्जी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
	सुर्जी		
२५१	अंजनगाव सुर्जी	नारायण गणेशराव नेमाळे	कुंभारगाव,ता.अंजनगाव सुर्जी
२५२	अंजनगाव सुर्जी	सुशिला विठठलराव पांतोड	खा. पांढरा,ता.अंजनगाव सुर्जी
२५३	अंजनगाव सुर्जी	सुभाष गुलाबराव पांतोड	खा. पांढरा,ता.अंजनगाव सुर्जी
२५४	अंजनगाव सुर्जी	संजय गुलाबराव पांतोड	खा. पांढरा,ता.अंजनगाव सुर्जी
२५५	अंजनगाव सुर्जी	केशव बापुराव पांतोड	खा. पांढरा,ता.अंजनगाव सुर्जी
२५६	अंजनगाव सुर्जी	सुखदेव बाजीराव ढेबे	खा. पांढरा,ता.अंजनगाव सुर्जी
२५७	अंजनगाव सुर्जी	महीदुव बापुराव पांतोड	खा. पांढरा,ता.अंजनगाव सुर्जी
२५८	अंजनगाव सुर्जी	पुफुल विष्णुपंत घुरडे	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२५९	अंजनगाव सुर्जी	गणपतराव रामराव गावनेर	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६०	अंजनगाव सुर्जी	दंवानंद विठठलराव सरोदं	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६१	अंजनगाव सुर्जी	पंविन हरीचंद्र कोल्हे	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६२	अंजनगाव सुर्जी	मांहन हरीचंद्र कोल्हे	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६३	अंजनगाव सुर्जी	रघुनाथ महादेव घावट	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६४	अंजनगाव सुर्जी	नागोराव आनंदराव घुरडे	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६५	अंजनगाव सुर्जी	संदिप विश्वनाथ बाबुळकर	कसबेगवान,ता.अंजनगाव सुर्जी
२६६	अंजनगाव सुर्जी	बबन साहेबराव गोरडे	हयापुर,ता.अंजनगाव सुर्जी
२६७	अंजनगाव सुर्जी	भनुदास शंकर कातखेडे	चौसाळा,ता.अंजनगाव सुर्जी
२६८	अंजनगाव सुर्जी	विनोद प्रल्हाद गावंडे	चौसाळा,ता.अंजनगाव सुर्जी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
२६९	अंजनगाव सुर्जी	विनोद प्रल्हाद गावंडे	चौसाळा,ता.अंजनगाव सुर्जी
२७०	अंजनगाव सुर्जी	रामभऊ देविदास खाडे	कुभरगाव,ता.अंजनगाव सुर्जी
२७१	अंजनगाव सुर्जी	सुशिला ज्ञानेश्वर मुकुणे	भंडारज,ता.अंजनगाव सुर्जी
२७२	अंजनगाव सुर्जी	नाजुक श्रीराम नवलकर	गावंडगाव,ता.अंजनगाव सुर्जी
२७३	अंजनगाव सुर्जी	सुरेश लक्ष्मणराव घुले	गावंडगाव,ता.अंजनगाव सुर्जी
२७४	अंजनगाव सुर्जी	प्रभकर विठठलराव करस्कार	गावंडगाव,ता.अंजनगाव सुर्जी
२७५	अंजनगाव सुर्जी	गलानन अंगादास पातुडे	चिंचोली शि.,ता.अंजनगाव सुर्जी
२७६	अंजनगाव सुर्जी	संजय गणेशराव चिकटे	बोराळा,ता.अंजनगाव सुर्जी
२७७	अंजनगाव सुर्जी	सतिश गणेशराव चिकटे	बोराळा,ता.अंजनगाव सुर्जी
२७८	भातकुली	रविद्र रघुनाथ सुरंदसे	खोलापुर पांढरी ता. भातकुली
२७९	भातकुली	सुरेश गोविंदराव धारपवार	खोलापुर पांढरी ता. भातकुली
२८०	भातकुली	मंदा बाबुलाल भारसाकळे	खोलापुर पांढरी ता. भातकुली
२८१	भातकुली	नंदकिशोर बळीरामजी तायडे	खोलापुर कसबा ता. भातकुली
२८२	भातकुली	कीसन विष्णु पारीसे	खोलापुर, ता. भातकुली
२८३	भातकुली	सुरेश लक्ष्मण पेचकाळे	खोलापुर, ता. भातकुली
२८४	भातकुली	संजय रमेश पेचकाळे	खोलापुर, ता. भातकुली
२८५	भातकुली	अनिल रमेश पेचकाळे	खोलापुर, ता. भातकुली
२८६	भातकुली	उकंडराव बळीराम पेचकाळे	खोलापुर, ता. भातकुली
२८७	भातकुली	अमोल संजाबराव औधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२८८	भातकुली	कमलाबाई प्रल्हादराव घटे	मु.निमखेडा पो.वलगाव ता.भातकुली
२८९	भातकुली	पंजाब सहदेव भारती	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९०	भातकुली	साधना दिनेश भारती	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९१	भातकुली	विड्डल सहदेव भारती	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९२	भातकुली	सविता नरेश भारती	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९३	भातकुली	प्रविणा गफुर सातारकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
२९४	भातकुली	त्र्यंबक विठ्ठल भारती	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९५	भातकुली	संजय बन्सी मिरजकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९६	भातकुली	नरहरी शंकरराव चंदनकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९७	भातकुली	श्रीहरी शंकरराव चंदनकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९८	भातकुली	खुशाल मुनीर फलटणकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
२९९	भातकुली	विजय सुभाषराव घाटे	रा.गौरखेडा, ता. भातकुली
३००	भातकुली	साहेबराव पंजाबराव सैरिसे	रा.गौरखेडा, ता. भातकुली
३०१	भातकुली	कैलास हरिदास मांजरे	रा.गौरखेडा, ता. भातकुली
३०२	भातकुली	सुधीर हरिदास मांजरे	रा.गौरखेडा, ता. भातकुली
३०३	भातकुली	देवानंद रामदास मांजरे	रा.गौरखेडा, ता. भातकुली
३०४	भातकुली	शेषराव नामदेवराव महिंगे	मु.निमखेडा पो.वलगाव ता.भातकुली
३०५	भातकुली	तुकाराम मधुकरराव महिंगे	मु.निमखेडा पो.वलगाव ता.भातकुली
३०६	भातकुली	सुखदेव देवराव महिंगे	मु.निमखेडा पो.वलगाव ता.भातकुली
३०७	भातकुली	पांडुरंग मधुकरराव महिंगे	मु.निमखेडा पो.वलगाव ता.भातकुली
३०८	भातकुली	विनोद दादाराव चौके	मु.निमखेडा पो.वलगाव ता.भातकुली
३०९	भातकुली	नरेद्र गिरीधरराव आराध्ये	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३१०	भातकुली	मनोज अंबादास औंधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३११	भातकुली	बाबाराव अलाउद्दीन औंधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३१२	भातकुली	सुधाष गुलाबराव औंधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३१३	भातकुली	उज्वला चंदु औंधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३१४	भातकुली	दादाराव अलाउद्दीन औंधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३१५	भातकुली	मोहन गुलाबराव औंधकर	मु.पो.टाकरखेडा शंभु, ता. भातकुली
३१६	भातकुली	सचिन शामराव बावणे	रा.दाढी,ता. भातकुली
३१७	भातकुली	रामराव तुकाराम बावणे	रा.दाढी,ता. भातकुली
३१८	भातकुली	अनिल भगवान पचारे	रा.दाढी,ता. भातकुली
३१९	भातकुली	महादेव लक्ष्मण पचारे	रा.दाढी,ता. भातकुली
३२०	भातकुली	रघुनाथ रामजी नांदणे	रा.दाढी,ता. भातकुली
३२१	भातकुली	शंकर बकाराम पचारे	रा.दाढी,ता. भातकुली
३२२	भातकुली	संजय शंकर पचारे	रा.दाढी,ता. भातकुली
३२३	भातकुली	प्रकाश तुकाराम बावणे	रा.दाढी,ता. भातकुली

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
३२४	भातकुली	सुमन मारोती शिंदे	रा.दाढी,ता. भातकुली
३२५	भातकुली	शंकुतला दादाराव शिंदे	रा.दाढी,ता. भातकुली
३२६	भातकुली	शामुबाई गंगाराम गुंजकर	रा.दाढी,ता. भातकुली
३२७	भातकुली	कमला नारायण कुरळकर	रा.दाढी,ता. भातकुली
३२८	भातकुली	संजय रामभाऊ भांबुरकर	रा. वासेवाडी ता. भातकुली
३२९	भातकुली	श्रीकृष्ण शिवराम भागणे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३०	भातकुली	राजकुमार काशीराव कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३१	भातकुली	अशोक भिमराव भांबुरकर	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३२	भातकुली	प्रशांत रामभाऊ भांबुरकर	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३३	भातकुली	रामकृष्ण काशीराव कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३४	भातकुली	सरस्वताबाई सदाशिव कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३५	भातकुली	हिरानंद रामरावजी भांबुरकर	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३६	भातकुली	प्रल्हाद शामराव सैरीसे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३७	भातकुली	संजय काशीराव कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३८	भातकुली	तुळशीराम वामन कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३३९	भातकुली	चंद्रभानआकाराम भांबुरकर	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४०	भातकुली	राजेराम शंकरराव कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४१	भातकुली	अशोक पांडुरंग सैरीसे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४२	भातकुली	धनराज भिमराव कुरवाडे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४३	भातकुली	बेबी रामभाऊ चौके	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४४	भातकुली	किसन परसराम चौके	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४५	भातकुली	भानुदास शिवराम भानगे	रा. वासेवाडी ता. भातकुली
३४६	भातकुली	रामराव वामनराव कुरवाडे	रा.निभा ता. भातकुली
३४७	भातकुली	उज्वला दिगांबर सालपे	रा.निभा ता. भातकुली
३४८	भातकुली	नामदेव केवजी अमसरे	रा. कानफोडी, ता. भातकुली
३४९	भातकुली	गणेश भिमराव घुरडे	रा. असरा, ता. भातकुली
३५०	भातकुली	गणपत तुकाराम बावणे	मु. दाढी पेढी ता. भातकुली
३५१	भातकुली	गुलाबराव उंकडराव पेचकाळे	रा. खोलापुर (पाढरी) ता. भातकुली
३५२	भातकुली	कांताबाई एकनाथ वरगट	रा. खोलापुर (पाढरी) ता. भातकुली

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
३५३	भातकुली	गजानन एकनाथ वरगट	रा. खोलापुर (पाढरी) ता. भातकुली
३५४	भातकुली	राजेश एकनाथ वरगट	रा. खोलापुर (पाढरी) ता. भातकुली
३५५	भातकुली	वासुदेव विष्णु पारिसे	रा. खोलापुर (पाढरी) ता. भातकुली
३५६	भातकुली	विनोद महादेवराव तायडे	रा.खोलापुर ता. भातकुली
३५७	भातकुली	मारोती किसनराव तायडे	रा.खोलापुर ता. भातकुली
३५८	भातकुली	सतिश लक्ष्मणराव पेचकाळे	रा.खोलापुर ता. भातकुली
३५९	भातकुली	रामदास ओकार धारपवार	रा.खोलापुर ता. भातकुली
३६०	भातकुली	ओकारराव बाबाराव धारपवार	रा.खोलापुर ता. भातकुली
३६१	भातकुली	एकनाथ I नामदेव घुरडे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६२	भातकुली	साहेबराव देवमन लामसे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६३	भातकुली	सदाशिव विष्णु पारीसे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६४	भातकुली	अरुण सुर्यभान लामसे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६५	भातकुली	पुडुरंग वामनरङ्गिण फुटाने	रा.खोलापुर ता. भातकुली
३६६	भातकुली	विठठल उत्तमराव लामसे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६७	भातकुली	पंकज मनोहर चिंचे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६८	भातकुली	गजानन लक्ष्मण सुरजुसे	रा.खोलापुर ता. भातकुली
३६९	भातकुली	सचिन सितारामजी तायडे	रा.खोलापुर ता. भातकुली
३७०	भातकुली	प्रभाकर लक्ष्मणराव सुरजुसे	रा.खोलापुर ता. भातकुली
३७१	भातकुली	नलु गजानन कंटाळे	रा.खोलापुर ता. भातकुली
३७२	भातकुली	मंगेश सहदेव घुरडे	रा.खोलापुर ता. भातकुली
३७३	चिखलदरा	नारायण राजाराम धोत्रे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३७४	चिखलदरा	कमलेश बळवंत धोत्रे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३७५	चिखलदरा	महादेव कृष्ण धोत्रे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३७६	चिखलदरा	कृष्णा कालु धोत्रे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३७७	चिखलदरा	विठ्ठल भैयालाल बावणे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३७८	चिखलदरा	विनायक नारायण धोत्रे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३७९	चिखलदरा	लता सुखदेव रेचे	रा. तोरणवाडी ता. चिखलदरा
३८०	चिखलदरा	श्रीमती देवका लक्ष्मण रेचे	रा. तोरणवाडी ता. चिखलदरा
३८१	चिखलदरा	गणेश सुधाकर चव्हाण	मु.पा. जामली ता. चिखलदरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
३८२	चिखलदरा	गजानन तुळशीराम दलाले	मु.पा. जामली ता. चिखलदरा
३८३	चिखलदरा	उमेश नारायण धोत्रे	रा. चुरणी ता. चिखलदरा
३८४	चिखलदरा	सिताराम लक्ष्मण नाईक	मु.पा. जामली ता. चिखलदरा
३८५	चिखलदरा	अनिल रामभाऊ गायन	मु.पा. जामली ता. चिखलदरा
३८६	चिखलदरा	मधुकर दादुजी बावस्कर	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३८७	चिखलदरा	विष्णु टुनाजी बावस्कर	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३८८	चिखलदरा	रामेश्वर विष्णुजी बावस्कर	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३८९	चिखलदरा	धर्मराज रामाजी बावस्कर	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३९०	चिखलदरा	चंदर रामाजी बावस्कर	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३९१	चिखलदरा	मोहन अंबुजी गायन	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३९२	चिखलदरा	रविंद्र केशव गायन	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३९३	चिखलदरा	गोविंद मारोती येवले	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३९४	चिखलदरा	संतोष मारोती येवले	रा. जामठी (राजस्व) ता. चिखलदरा
३९५	चिखलदरा	दादु गोंडुजी येवले	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
३९६	चिखलदरा	नामदेव हिरुजी येवले	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
३९७	चिखलदरा	हिरुजी झगुजी येवले	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
३९८	चिखलदरा	गजानन पांडुजी शनवारे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
३९९	चिखलदरा	पांडुजी काळुजी शनवारे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४००	चिखलदरा	सोनु रघुजी निखाडे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०१	चिखलदरा	देविदास रघुजी निखाडे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०२	चिखलदरा	भिम मारोती निखाडे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०३	चिखलदरा	रमेश तेजुजी शनवारे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०४	चिखलदरा	दिलीप साधुराम चांवडे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०५	चिखलदरा	प्रकाश साधुराम चांवडे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०६	चिखलदरा	साधुराम मारोती चांवडे	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०७	चिखलदरा	गंगाराम झाबुजी चव्हाण	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०८	चिखलदरा	रघु पांडुजी चव्हाण	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४०९	चिखलदरा	शेवता नामदेव शेळके	मु.पो. मोथा ता. चिखलदरा
४१०	चिखलदरा	उद्धव गोविंदा पाल	मु.पो. तारुबांदा ता. चिखलदरा
४११	चिखलदरा	राजा तेजुजी पाटील	मु.पो. तारुबांदा ता. चिखलदरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
४१२	चिखलदरा	सुरेश गंगाराम खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४१३	चिखलदरा	अनिल गणपत येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४१४	चिखलदरा	विजया सखाराम उके	वस्तापुर ता.चिखलदरा
४१५	चिखलदरा	सहादेव महादेव खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४१६	चिखलदरा	माणिक सखाराम उके	वस्तापुर ता.चिखलदरा
४१७	चिखलदरा	राजु रामुजा येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४१८	चिखलदरा	नारायण राजु येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४१९	चिखलदरा	मारोजी किसन काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४२०	चिखलदरा	गणेश किसण गायण	वस्तापुर ता.चिखलदरा
४२१	चिखलदरा	नामुबाई महादेव खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४२२	चिखलदरा	किसन फकिरजी काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४२३	चिखलदरा	जानकीबाई किसन गायण	वस्तापुर ता.चिखलदरा
४२४	चिखलदरा	गणेश पांडुजी हेकडे	वस्तापुर ता.चिखलदरा
४२५	चिखलदरा	राजु फकिरजी काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४२६	चिखलदरा	राजा डिगांबर येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४२७	चिखलदरा	संजय निरंजन येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४२८	चिखलदरा	गजानन डिगोबर येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४२९	चिखलदरा	नकुल श्रावण खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४३०	चिखलदरा	गंगाराम गुजाजी खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४३१	चिखलदरा	मोहन पांडुजी हेकडे	वस्तापुर ता.चिखलदरा
४३२	चिखलदरा	नारायण गोंडुजी शनवारे	वस्तापुर ता.चिखलदरा
४३३	चिखलदरा	ज्ञानदेव किसन येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४३४	चिखलदरा	गोंडुजी रामाजी शनवारे	वस्तापुर ता.चिखलदरा
४३५	चिखलदरा	गबु फकिरजी काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४३६	चिखलदरा	गणेश गोंडुजी येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४३७	चिखलदरा	हिरु किसन काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४३८	चिखलदरा	गोपाल गणनत हेकडे	वस्तापुर ता.चिखलदरा
४३९	चिखलदरा	तुकाराम रामुजी येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४४०	चिखलदरा	भिमराव पांडुजी येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४४१	चिखलदरा	आनंद भिमराव येवले	वस्तापुर ता.चिखलदरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
४४२	चिखलदरा	गणेश रघुजी काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४४३	चिखलदरा	चंदर रघुजी काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४४४	चिखलदरा	काशीनाथ गेंगाराम खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४४५	चिखलदरा	नामदेव महादेव गायण	वस्तापुर ता.चिखलदरा
४४६	चिखलदरा	गोविंद महादेव काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४४७	चिखलदरा	महादेव किसण काळे	वस्तापुर ता.चिखलदरा
४४८	चिखलदरा	गुलाब गंगाराम खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४४९	चिखलदरा	मधुकर गंगाराम खडके	वस्तापुर ता.चिखलदरा
४५०	चिखलदरा	सुरेश ज्ञानदेव येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४५१	चिखलदरा	गेंदाबाई पांडुजी येवले	वस्तापुर ता.चिखलदरा
४५२	चिखलदरा	उत्तम गोविंद येवले	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५३	चिखलदरा	महादेव कुष्णाजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५४	चिखलदरा	अशोक मारोती खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५५	चिखलदरा	सोनुजी कुष्णाजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५६	चिखलदरा	विलास महादेव खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५७	चिखलदरा	विकास महादेव खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५८	चिखलदरा	देविदरस नारायण खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४५९	चिखलदरा	संतोष सोनुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६०	चिखलदरा	गजानन ओंमकार खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६१	चिखलदरा	गच्छु गोंदुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६२	चिखलदरा	मनोहर तुकाराम खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६३	चिखलदरा	महादेव नत्थुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६४	चिखलदरा	वासुदेव तुकाराम खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६५	चिखलदरा	टुन्या झगुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६६	चिखलदरा	राजु बाबुजी खडकु	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६७	चिखलदरा	गजानन बाबुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६८	चिखलदरा	लक्ष्मण गोंदुजी गायन	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४६९	चिखलदरा	नारायण मन्नुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४७०	चिखलदरा	रामभाऊ महादेव खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
४७१	चिखलदरा	बाबुजी पांडुजी खडके	कुलंगणा खुर्द ता. चिखलदरा
४७२	चिखलदरा	रमेश बंसिलाल धोत्रे	चुर्णी
४७३	चिखलदरा	ठगु रामदयाल अलोकार	चुर्णी
४७४	चिखलदरा	भाणा नारायण येवले	चुर्णी
४७५	चिखलदरा	अरुणा राजु येवले	चुर्णी
४७६	चिखलदरा	सहदेव शेकर अलोकार	चुर्णी
४७७	चिखलदरा	कृष्णा रामभाउ गायण	जामली आर
४७८	चिखलदरा	जीवन बबु मोरे	जरीदा
४७९	चिखलदरा	सुखराम जगली पाटणकर	जरीदा
४८०	चिखलदरा	बबु रामू मोरे	जरीदा
४८१	चिखलदरा	जगदेव रामफळ मासागोले	जरीदा
४८२	चिखलदरा	सुदामा सुखदेव मासागोले	जरीदा
४८३	चिखलदरा	नंदलाल बारीकराम पतोकार	आकी
४८४	चिखलदरा	जयपाल मन्साराम राजने	आकी
४८५	चिखलदरा	रामपाल मन्साराम राजने	आकी
४८६	चिखलदरा	सोनू गोंडूजी हेकडे	मोथा
४८७	चिखलदरा	बाळू लक्ष्मण शेळके	मोथा
४८८	चिखलदरा	आमरीबाई विठठल गायन	मोथा
४८९	चिखलदरा	धर्मराज शंकरजी पाटील	मोथा
४९०	चिखलदरा	महादेव शंकरजी चावडे	मोथा
४९१	चिखलदरा	गोंडूजी तानुजी हेकडे	मोथा
४९२	चिखलदरा	संतोष गोविंदराव येवले	मोथा
४९३	चिखलदरा	संजय गोविंदराव खडके	टेंबुसोंडा
४९४	चिखलदरा	मनोहर गंगाराम खडके	टेंबुसोंडा
४९५	चिखलदरा	गोविंदराव पांडुजी खडके	टेंबुसोंडा
४९६	चिखलदरा	रामभाउ हिजा मुंडे	बारुगव्हाण
४९७	चिखलदरा	लाभार्थ्याचे नाव व पत्ता	गाव/ ग्रामपेयात
४९८	चिखलदरा	रुपलाल सुगन मेटकर	नागापुर
४९९	चिखलदरा	हिरालाल सुगन मेटकर	नागापुर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
५००	चिखलदरा	गणेश मोहन मेटकर	नागापुर
५०१	चिखलदरा	किसना मौजिलाल बारवे	नागापुर
५०२	चिखलदरा	शोभेराम मन्साराम सिंगसारवे	नागापुर
५०३	चिखलदरा	मोहन आसाराम शेलेकर	नागापुर
५०४	चिखलदरा	नंदकिशोर मंगल राजने	नागापुर
५०५	चिखलदरा	लखन मोहन मेटकर	नागापुर
५०६	चिखलदरा	गरिबचेद सुखचेद शेलेकर	नागापुर
५०७	चिखलदरा	हिरालाल रतिराम शेलेकर	नागापुर
५०८	चिखलदरा	रामविलास श्रीलाल सिंगसारवे	नागापुर
५०९	चिखलदरा	जनक सुगन मेटकर	नागापुर
५१०	चिखलदरा	दशरथ ब्रिजलाल सिंगसारवे	नागापुर
५११	चिखलदरा	गंगा मोतीराम मावस्कर	नागापुर
५१२	चिखलदरा	मनोज भजन राजने	नागापुर
५१३	चिखलदरा	शामराज रामचंद्र सिंगसारवे	नागापुर
५१४	चिखलदरा	रमेश मोहन मेटकर	नागापुर
५१५	चिखलदरा	बबु भानु मेटकर	नागापुर
५१६	चिखलदरा	शिला महेंद्र शेलेकर	नागापुर
५१७	चिखलदरा	सुशिल जगलाल मेटकर	नागापुर
५१८	चिखलदरा	मौजीलाल बारीक पाटणकर	नागापुर
५१९	दर्यापुर	रेखा विजय मेसरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२०	दर्यापुर	राजेंद्र श्रीकृष्णराव मोरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२१	दर्यापुर	कैलास भिकाजी वाघमारे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२२	दर्यापुर	निळकंठ बिसनजी नेमाडे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२३	दर्यापुर	रामभाऊ पुडंलिकराव मेसरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
५२४	दर्यापुर	नामदेव बिसन नेमाडे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२५	दर्यापुर	देवराव पांडुरंग कंडाळे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२६	दर्यापुर	अशोक ठिसनजी नेमाडे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२७	दर्यापुर	संजय श्रीकृष्णराव मोरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२८	दर्यापुर	राजेंद्र श्रीकृष्णराव मोरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
५२९	दर्यापुर	विनोद रामेश्वर बावने	मु.चंद्रपुर पो.खल्लार ता. दर्यापुर
५३०	दर्यापुर	प्रविण रामदास बावने	मु.चंद्रपुर पो.खल्लार ता. दर्यापुर
५३१	दर्यापुर	भरत अजाबराव बावणे	मु.चंद्रपुर पो.खल्लार ता. दर्यापुर
५३२	दर्यापुर	विनोद भिमराव बावणे	मु.चंद्रपुर पो.खल्लार ता. दर्यापुर
५३३	दर्यापुर	नितेश जगदेवराव बावणे	मु.चंद्रपुर पो.खल्लार ता. दर्यापुर
५३४	दर्यापुर	बाबुराव कृष्णराव बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५३५	दर्यापुर	प्रविण त्र्यंबकराव बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५३६	दर्यापुर	आशिष भानुदास बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५३७	दर्यापुर	रंजित रमेशराव बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५३८	दर्यापुर	पंकज त्र्यंबकराव बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५३९	दर्यापुर	संदिप एकनाथ बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५४०	दर्यापुर	ज्ञानेश्वर देविदास बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५४१	दर्यापुर	राजकमल रमेश बुंधाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५४२	दर्यापुर	पंजाब भगवानजी राऊत	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५४३	दर्यापुर	राजु डिगाबर राऊत	मु. पनोरा पो.टाकळी ता.दर्यापुर
५४४	दर्यापुर	सतिश भिमराव लाड	मु. पनोरा पो.टाकळी ता.दर्यापुर
५४५	दर्यापुर	संतोष प्रकाश भारती	रा.बेबळा बु. पो. खल्लार, ता. दर्यापुर
५४६	दर्यापुर	प्रकाश दया भारती	रा.बेबळा बु. पो. खल्लार, ता. दर्यापुर
५४७	दर्यापुर	नितीन जानराव कुरवाडे	रा.बेबळा बु. पो. खल्लार, ता. दर्यापुर
५४८	दर्यापुर	मंगेश अशोक पुरी	रा.बेबळा बु. पो. खल्लार, ता. दर्यापुर
५४९	दर्यापुर	कमला अंगत घटे	रा.बेबळा बु. पो. खल्लार, ता. दर्यापुर
५५०	दर्यापुर	प्रविणराव तुकाराम डाखोडे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५५१	दर्यापुर	बाळकृष्ण रामभाऊ पंडीत	मु.पो. शिरजदा ता. दर्यापुर
५५२	दर्यापुर	संजय महादेवराव नेमाडे	मु.पो. शिरजदा ता. दर्यापुर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
५५३	दर्यापुर	श्रीमती रेखा राजकुमार विजयकर	मु.पो.वसंतनगर(ग्रांप गायवाडी ता. दर्यापुर
५५४	दर्यापुर	गं.भा.राजकन्या अरुन नांदणे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५५५	दर्यापुर	राजु अरुणराव डोंगरे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५५६	दर्यापुर	दिपक एकनाथराव डोंगरे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५५७	दर्यापुर	राजेश नामदेवराव कुरवाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५५८	दर्यापुर	संजय अरविंद पुरी	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५५९	दर्यापुर	सतिश जानराव कुरवाडे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५६०	दर्यापुर	सुनिल भाऊरावजी पारीसे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५६१	दर्यापुर	प्रमोद केळाजी नांदणे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५६२	दर्यापुर	सौ.दुर्गाबाई वासुदेव अमझरे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५६३	दर्यापुर	नंदकीशोर बाळकृष्ण मात्रे	रा.रामतिर्थ, ता. दर्यापुर
५६४	दर्यापुर	सुनिल महादेवराव भारसाकळे	रा.रामतिर्थ, ता. दर्यापुर
५६५	दर्यापुर	अनिल महादेवराव भारसाकळे	रा.रामतिर्थ, ता. दर्यापुर
५६६	दर्यापुर	श्रीकृष्ण उत्तमराव मेसरे	मु.लासुर पो.धामोडी, ता. दर्यापुर
५६७	दर्यापुर	अशोक रामदास कावनपुरे	मु.चंद्रपुर पो.खल्लार ता. दर्यापुर
५६८	दर्यापुर	आकाश रामदास कावनपुरे	मु.पो.धामोडी ता.दर्यापुर
५६९	दर्यापुर	सुनिल विठ्ठलराव बावने	मु.पो.धामोडी ता.दर्यापुर
५७०	दर्यापुर	अर्जुन विठ्ठलराव बावने	मु.पो.धामोडी ता.दर्यापुर
५७१	दर्यापुर	माणिकराव तुकाराम कावनपुरे	मु.पो.धामोडी ता.दर्यापुर
५७२	दर्यापुर	श्रीमती मंजुराबाई सदुजी पारीसे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५७३	दर्यापुर	ज्योती रमेशराव नांदणे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५७४	दर्यापुर	मुरलीधर रामदास भागणे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५७५	दर्यापुर	रामदास झ्याबुजी भानगे	रा.दिघी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५७६	दर्यापुर	गजानन भानुदास नांदणे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
५७७	दर्यापुर	गोकुल हरीदास अमझरे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५७८	दर्यापुर	रोशन हरिदास अमझरे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५७९	दर्यापुर	मुकींदा नारायण डाहे	मु.वडुरा,पो. वाकी रायपुर ता.दर्यापुर
५८०	दर्यापुर	दिपक वासुदेवराव कुरवाडे	मु.बेबळा बु. पो.खल्लार, ता. दर्यापुर
५८१	दर्यापुर	श्रीराम एकनाथराव डोंगरे	रा.दिधी पो.वाकी रायपुर ता.दर्यापुर
५८२	दर्यापुर	अरुन बळीराम काळंके	घडा ता. दर्यापुर
५८३	दर्यापुर	वासुदेव नामदेव काळंके	घडा, ता. दर्यापुर
५८४	दर्यापुर	जानराव नामदेव राऊत	थिलोरी, ता. दर्यापुर
५८५	दर्यापुर	बाळकृष्ण रामचंद्र राऊत	थिलोरी, ता. दर्यापुर
५८६	दर्यापुर	गजानन मधुकर चुडे	थिलोरी, ता. दर्यापुर
५८७	दर्यापुर	पुरुषोत्तम अुबादास राऊत	थिलोरी, ता. दर्यापुर
५८८	दर्यापुर	दिपक साहेबराव घुरडे	बोराळा, ता. दर्यापुर
५८९	दर्यापुर	नितिन साहेबराव घुरडे	बोराळा, ता. दर्यापुर
५९०	दर्यापुर	मधुकर उत्तमराव बंडकर	पेटईतबारपूर, ता. दर्यापुर
५९१	दर्यापुर	कुणाल अजाब नागे	लेहगाव, ता. दर्यापुर
५९२	दर्यापुर	समाधान बाजीराव होले	जैनपुर, ता. दर्यापुर
५९३	दर्यापुर	गजानन महादेव डांबरे	येरंउगाव, ता. दर्यापुर
५९४	दर्यापुर	पल्लवी विनायकराव पांडे	वडनेर, ता. दर्यापुर
५९५	धारणी	राजेंद्र गोपाल पटोकर	घुटी, ता. धारणी
५९६	धारणी	फुलचंद शालीकराम भावें	घुटी, ता. धारणी
५९७	धारणी	गणपत लिंबाजी तोटे	घुटी, ता. धारणी
५९८	धारणी	राजेश पन्नालाल भावें	घुटी, ता. धारणी
५९९	धारणी	सहदेव नामदेव हेकडे	घुटी, ता. धारणी
६००	धारणी	मोहन नामदेव हेकडे	घुटी, ता. धारणी
६०१	धारणी	बलदेव झगुजी गायण	घुटी, ता. धारणी
६०२	धारणी	तुकडया रामाजी धांडे	घुटी, ता. धारणी
६०३	धारणी	नामदेव बेडयाजी तोटे	घुटी, ता. धारणी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
६०४	धारणी	जगन रामाजी पाटील	मोर्गदा,ता.धारणी
६०५	धारणी	देवराव रामाजी पाटील	मोर्गदा,ता.धारणी
६०६	धारणी	उद्याजी सहजी काळे	मोर्गदा,ता.धारणी
६०७	धारणी	चंदर राघोजी येवले	जांबू, ता. धारणी
६०८	धारणी	मुकेश झगाजी गायन	जांबू, ता. धारणी
६०९	धारणी	बाबु झगाजी गायण	जांबू, ता. धारणी
६१०	धारणी	डिग्रीलाल गणपत मोरे	दिया,ता.धारणी
६११	धारणी	मुकराम बालकराम बारव्हाण	दिया,ता.धारणी
६१२	धारणी	रेखा दयाराम बारव्हाण	दिया,ता.धारणी
६१३	धारणी	चेतन दयाराम बारव्हाण	दिया,ता.धारणी
६१४	धारणी	विनोद डिग्रीलाल मोरे	दिया,ता.धारणी
६१५	धारणी	रघुनाथ रामलाल मांजरीवार	दिया,ता.धारणी
६१६	धारणी	वासुदेव गोंडुती शनवारे	दिया,ता.धारणी
६१७	धारणी	नंदकिशोर नानकराम मेटकर	दिया,ता.धारणी
६१८	धारणी	यमुनाप्रसाद रामचंद बारवे	दिया,ता.धारणी
६१९	धारणी	मधुकर झुगराजी गायन	जांबू, ता. धारणी
६२०	धारणी	संतोष शेकर तोटे	बेरदाबरडा,ता.धारणी
६२१	धारणी	शंकर लांडगाजी तोटे	बेरदाबरडा,ता.धारणी
६२२	धारणी	निवृत्ती भानुदास फड	गोलाई,ता. धारणी
६२३	धारणी	शेषराव दिगांबर मुंडे	गोलाई,ता. धारणी
६२४	धारणी	गणेश भगवान मुंडे	गोलाई,ता. धारणी
६२५	धारणी	सुधाकर अंकुश गुटे	गोलाई,ता. धारणी
६२६	धारणी	शिवराम शालीकराम मेटकर	बेरदाबरडा,ता.धारणी
६२७	धारणी	बिहारीलाल सालकराम पटोरकर	टेंबली,ता.धारणी
६२८	धारणी	शामलाल रामलाल मेटकर	टेंबली,ता.धारणी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
६२९	धारणी	गगण कांताप्रसाद पाल	भोकरबर्डी,ता.धारणी
६३०	धारणी	झुगराजी लंगडाजी तोटे	बेरदाबरडा,ता.धारणी
६३१	धारणी	नारायण राजाराम लहाने	गोलाई,ता. धारणी
६३२	धारणी	लक्ष्मण बाबुराव मुंडे	राणीगाव,ता.धारणी
६३३	धारणी	कृष्णा शिवाजी फड	राणीगाव,ता.धारणी
६३४	धारणी	लक्ष्मण विनायक मुंडे	राणीगाव,ता.धारणी
६३५	धारणी	गोपाल गन्नुजी बावणे	कमलखार,ता.धारणी
६३६	मोर्शी	वामन अजाब वानखडे	शिरखेड, ता.मोर्शी
६३७	मोर्शी	जयदेव भिमराव बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६३८	मोर्शी	लक्ष्मण झांगोजी बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६३९	मोर्शी	अशोक अजाब वानखडे	शिरखेड, ता.मोर्शी
६४०	मोर्शी	गुणवंत भिमराव बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६४१	मोर्शी	राजेंद्र माधवराव बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी
६४२	मोर्शी	वासुदेव लक्ष्मण बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६४३	मोर्शी	गजानन किसनराव अडणे	शिरखेड, ता.मोर्शी
६४४	मोर्शी	सिताबाई रामकृष्ण बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी
६४५	मोर्शी	भिमराव जागोजी बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६४६	मोर्शी	शांताबाई नारायण बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी
६४७	मोर्शी	नंदकुमार मा. बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी
६४८	मोर्शी	निर्मलबाई वा. कवाने	शिरखेड, ता.मोर्शी
६४९	मोर्शी	रमेश पांडुरंग तामखाने	शिरखेड, ता.मोर्शी
६५०	मोर्शी	शंकर बापुराव बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६५१	मोर्शी	रामकृष्ण नागोराव वानखडे	शिरखेड, ता.मोर्शी
६५२	मोर्शी	ज्ञानेश्वर सिताराम तामखाने	शिरखेड, ता.मोर्शी
६५३	मोर्शी	गणेश लक्ष्मण सपकाळ	शिरखेड, ता.मोर्शी
६५४	मोर्शी	दिलीप गोमाजी वानखडे	शिरखेड, ता.मोर्शी
६५५	मोर्शी	प्रकाश नामदेव बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी
६५६	मोर्शी	गजानन उदयभन बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी
६५७	मोर्शी	सुशिला श्रीराम तायडे	शिरखेड, ता.मोर्शी
६५८	मोर्शी	विठठल उदभान बुल्हारे	शिरखेड, ता.मोर्शी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
६५९	मोर्शी	प्रल्हाद आकारा नेमाडे	शिरखेड, ता.मोर्शी
६६०	मोर्शी	रेखा सुरेश बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६६१	मोर्शी	सतीश भाऊरव बावणे	शिरखेड, ता.मोर्शी
६६२	मोर्शी	दिलीप सखाराम शेकार	शिरखेड, ता.मोर्शी
६६३	मोर्शी	विनोद शंकर अमझरे	निंभी, ता. मोर्शी
६६४	मोर्शी	दिलीप महादेव बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६६५	मोर्शी	वासुदेव महादेव नांदने	निंभी, ता. मोर्शी
६६६	मोर्शी	शामराव उदेभान बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६६७	मोर्शी	उदेभा इसाजी बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६६८	मोर्शी	काशीराव बारकाजी नांदणे	निंभी, ता. मोर्शी
६६९	मोर्शी	प्रदिप महादेव बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६७०	मोर्शी	एकनाथ चैतराम कुरवाडे	निंभी, ता. मोर्शी
६७१	मोर्शी	सुर्यभान इसनाजी बोरवारा	निंभी, ता. मोर्शी
६७२	मोर्शी	लक्ष्मण गणपत सायवान	निंभी, ता. मोर्शी
६७३	मोर्शी	नरेंद्र भगवत सायवसन	निंभी, ता. मोर्शी
६७४	मोर्शी	नागोराव रामचंद्र बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६७५	मोर्शी	गजानन उदेभान बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६७६	मोर्शी	राजेंद्र उदेभान बोरवार	निंभी, ता. मोर्शी
६७७	मोर्शी	श्रीकृष्ण महादेव नांदणे	निंभी, ता. मोर्शी
६७८	मोर्शी	ज्ञानेश्वर रामकृष्ण बुल्हारे	नेरपिगळाई, ता. मोर्शी
६७९	मोर्शी	मो. शफी मो. याकुब	नेरपिगळाई, ता. मोर्शी
६८०	मोर्शी	ज्ञानेश्वर मोतीराम अवजारे	नेरपिगळाई, ता. मोर्शी
६८१	मोर्शी	मोतीराम दादुजी अवजारे	नेरपिगळाई, ता. मोर्शी
६८२	मोर्शी	अशोक गोविंद अडने	नेरपिगळाई, ता. मोर्शी
६८३	मोर्शी	रामकृष्ण महादेव अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६८४	मोर्शी	तुकाराम जागो कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
६८५	मोर्शी	शोभा गेलाब अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६८६	मोर्शी	गणपत लोडबा नांदणे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६८७	मोर्शी	ज्ञानेश्वर रामभाऊ कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६८८	मोर्शी	सुमित्रा भानुदास पारीसे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६८९	मोर्शी	रंगराव मारोतराव अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९०	मोर्शी	किसन लोडबा नांदणे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९१	मोर्शी	प्रल्हाद चंपतराव अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९२	मोर्शी	रामराव झोलाजी अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९३	मोर्शी	सतिश शंकररव अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९४	मोर्शी	रामचंद्र झोलाजी अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९५	मोर्शी	नारायण गुलाब पारीसे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९६	मोर्शी	प्रकाश तुळशीराम कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९७	मोर्शी	नामदेव जागो कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९८	मोर्शी	नरेंद्र भिमराव कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी
६९९	मोर्शी	उमेश श्रावण अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
७००	मोर्शी	किसन डोमाजी अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
७०१	मोर्शी	मनोरमा रघुनाथ अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
७०२	मोर्शी	मारोती चैतराम कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी
७०३	मोर्शी	गोपाळ चैतराम कुरवाडे	नयावाठोडा, ता. मोर्शी
७०४	मोर्शी	जानराव झोलाजी अमझरे	नयावाठोडा, ता. मोर्शी
७०५	मोर्शी	बबीता ज्ञानेश्वर निपाने	पि. मोठा, ता. मोर्शी
७०६	मोर्शी	एकनाथ गंगाराम निपाने	पि. मोठा, ता. मोर्शी
७०७	मोर्शी	रेखा वसंतराव कुरवाडे	पि. मोठा, ता. मोर्शी
७०८	मोर्शी	वासंदेव उंकडराव हेले	पि. मोठा, ता. मोर्शी
७०९	मोर्शी	बाजीराव राजेराम पारीसे	पि. मोठा, ता. मोर्शी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
७१०	मोर्शी	भास्कर लक्ष्मण मांडुळकर	पिं. मोठा, ता. मोर्शी
७११	मोर्शी	गजानन माधवराव खैरकर	पिं. मोठा, ता. मोर्शी
७१२	मोर्शी	वकिल शह सिंकदर शह	पिं. मोठा, ता. मोर्शी
७१३	मोर्शी	देविदास मोतीराम हेले	रोहणखेड, ता. मोर्शी
७१४	मोर्शी	अंबादास गुलाबराव हेले	रोहणखेड, ता. मोर्शी
७१५	मोर्शी	बाबराव साहेबराव हेले	रोहणखेड, ता. मोर्शी
७१६	मोर्शी	सुधाकर वामन गुधे	रोहणखेड, ता. मोर्शी
७१७	मोर्शी	गजानन विठठल हेले	रोहणखेड, ता. मोर्शी
७१८	मोर्शी	राजु संपत हेले	रोहणखेड, ता. मोर्शी
७१९	मोर्शी	रामभउ संपत हेले	रोहणखेड, ता. मोर्शी
७२०	मोर्शी	अशोक बाबाराव गोरटे	दाभेरी, ता. मोर्शी
७२१	मोर्शी	बेडु बुणवेत बोरटे	दाभेरी, ता. मोर्शी
७२२	मोर्शी	नारायन रामदास जाधवु	दाभेरी, ता. मोर्शी
७२३	मोर्शी	रामदास बाबाराव भगवत	विचोरी, ता. मोर्शी
७२४	मोर्शी	दिलीप गणपत डाखोर	विचोरी, ता. मोर्शी
७२५	मोर्शी	जयश्रीराम जानराव खैरकर	विचोरी, ता. मोर्शी
७२६	मोर्शी	शकर रामकृष्ण हिरडे	विचोरी, ता. मोर्शी
७२७	मोर्शी	पदमाकर गुलाब गाडवे	विचोरी, ता. मोर्शी
७२८	मोर्शी	इंदुबाई रमेश भुजाडे	विचोरी, ता. मोर्शी
७२९	मोर्शी	पंउलीक तुकारामजी पुंड	येवती, ता. मोर्शी
७३०	मोर्शी	भास्कर श्रावण घुरडे	येवती, ता. मोर्शी
७३१	मोर्शी	योगेश काशीनाथ कोराटे	येवती, ता. मोर्शी
७३२	मोर्शी	लिलाबाई मारोती लांडे	येवती, ता. मोर्शी
७३३	मोर्शी	प्रिण शामराव कावल	येवती, ता. मोर्शी
७३४	मोर्शी	देविदास मधुकर वंडे	येवती, ता. मोर्शी
७३५	मोर्शी	मधुकर श्रावण घुरडे	येवती, ता. मोर्शी
७३६	मोर्शी	छत्रापती गुलाबराव गंधे	येवती, ता. मोर्शी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
७३७	मोर्शी	देवानंद माधवराव खैरकर	येवती, ता. मोर्शी
७३८	मोर्शी	सुधिर भास्कराव घुरडे	येवती, ता. मोर्शी
७३९	मोर्शी	रामकृष्ण बाळकृष्ण लांडे	येवती, ता. मोर्शी
७४०	मोर्शी	सारगंधर रेगराव तालन	येवती, ता. मोर्शी
७४१	मोर्शी	प्रेमसागर यशवेत कावल	येवती, ता. मोर्शी
७४२	मोर्शी	दिलप यशवंतराव कावल	येवती, ता. मोर्शी
७४३	मोर्शी	सुरेश नामदेव डांगे	मंगरुळ,ता. मोर्शी
७४४	मोर्शी	मधुकर शामराव डाहाणे	मंगरुळ,ता. मोर्शी
७४५	मोर्शी	विनोद बाळकृष्ण डांगे	मंगरुळ,ता. मोर्शी
७४६	मोर्शी	विठठल बाळकृष्ण डांगे	मंगरुळ,ता. मोर्शी
७४७	मोर्शी	बंडु रामदास मुंदाणे	मंगरुळ,ता. मोर्शी
७४८	मोर्शी	राजकुमार नामदेव मुंदाणे	मंगरुळ,ता. मोर्शी
७४९	मोर्शी	बबन नामदेव मुंदाणे	मंगरुळ,ता. मोर्शी
७५०	मोर्शी	श्रीकृष्ण जानराव आलोने	भांबोरा, ता. मोर्शी
७५१	मोर्शी	उत्तम रावजी ङ्कुरवाडे	भांबोरा, ता. मोर्शी
७५२	मोर्शी	रेखा रमेशराव गोहत्रे	भांबोरा, ता. मोर्शी
७५३	मोर्शी	सतिश भिमराव ढोक	भांबोरा, ता. मोर्शी
७५४	मोर्शी	ज्ञानेश्वर सोनाजी अमझरे	भांबोरा, ता. मोर्शी
७५५	मोर्शी	गजानन गणपतराव कूरवाडे	भांबोरा, ता. मोर्शी
७५६	मोर्शी	सुदाम शंकर कुरवाडे	भांबोरा, ता. मोर्शी
७५७	मोर्शी	नामदेव शंकर कुरवाडे	भांबोरा, ता. मोर्शी
७५८	मोर्शी	मोहन रामहरी अलोने	भांबोरा, ता. मोर्शी
७५९	मोर्शी	प्रमोद जानरावजी अलोने	भांबोरा, ता. मोर्शी
७६०	मोर्शी	सुखदेव बळीराम अलोने	भांबोरा, ता. मोर्शी
७६१	मोर्शी	नामदेव शंकर कुरवाडे	भांबोरा, ता. मोर्शी
७६२	मोर्शी	मोहन रामहरी अलोने	भांबोरा, ता. मोर्शी
७६३	मोर्शी	गंगाधर पंजाबराव ढोक	भांबोरा, ता. मोर्शी
७६४	मोर्शी	देविदास गीकाजी मुंदाणे	भांबोरा, ता. मोर्शी

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
७६५	मोर्शी	रामेश्वर देवाजी कुरवाडे	भांबोरा, ता. मोर्शी
७६६	मोर्शी	गजानन सहदेव अलोने	भांबोरा, ता. मोर्शी
७६७	मोर्शी	भाऊराव मारोतराव सुरजुसे	खेड, ता. मोर्शी
७६८	मोर्शी	दंवराव मारोतराव सुरजुसे	खेड, ता. मोर्शी
७६९	मोर्शी	सतिश सुर्यभान भारस्कर	खेड, ता. मोर्शी
७७०	मोर्शी	रामराव मारोतराव सुरजुसे	खेड, ता. मोर्शी
७७१	मोर्शी	सुरेश शंकर नेमाडे	खेड, ता. मोर्शी
७७२	मोर्शी	खुशाल नथ्युजी सावरकर	खेड, ता. मोर्शी
७७३	मोर्शी	रावसाहेब रायभान गंधे	खेड, ता. मोर्शी
७७४	मोर्शी	भिमराव विठुजी डांगे	अंबाडा, ता. मोर्शी
७७५	मोर्शी	रमेश राघेजी कोकरे	अंबाडा, ता. मोर्शी
७७६	मोर्शी	रविद्र राघोजी कोकरे	अंबाडा, ता. मोर्शी
७७७	मोर्शी	धनपाल संतोष गिरी	चिचोली गवळी, ता. मोर्शी
७७८	मोर्शी	बाळु दामुआप्पा बारस्कर	चिचोली गवळी, ता. मोर्शी
७७९	मोर्शी	हरीदरस थोराआप्पा बारस्कर	चिचोली गवळी, ता. मोर्शी
७८०	मोर्शी	माधव मारोती कुराड	चिचोली गवळी, ता. मोर्शी
७८१	नांदगाव खंडेश्वर	शंकर बारकाजी शेंडे	सातरगाव, ता. नांदगाव खंडेश्वर
७८२	नांदगाव खंडेश्वर	सुदर्शन चंद्रभान मेश्राम	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर
७८३	नांदगाव खंडेश्वर	श्रीकृष्ण अभिमान भेयर	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर
७८४	नांदगाव खंडेश्वर	लक्ष्मण शंकररव मारब्दे	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर
७८५	नांदगाव खंडेश्वर	शामराव चंद्रभन मेश्राम	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर
७८६	नांदगाव खंडेश्वर	सदर्शन महादेव मारब्दे	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
७८७	नांदगाव खंडेश्वर	दामोधर नथ्युजी शेंडे	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर
७८८	नांदगाव खंडेश्वर	अमोल लक्ष्मणराव मारबदे	पहुर ता. नांदगाव खंडेश्वर
७८९	नांदगाव खंडेश्वर	शरद शंकरराव ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९०	नांदगाव खंडेश्वर	सुरेश लक्ष्मणराव गंधे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९१	नांदगाव खंडेश्वर	ज्ञानेश्वर किसनराव बंधे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९२	नांदगाव खंडेश्वर	संजोष नामदेवराव चवात	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९३	नांदगाव खंडेश्वर	विवेक नामदेव चवात	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९४	नांदगाव खंडेश्वर	प्रल्हाद विठोगा ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९५	नांदगाव खंडेश्वर	ज्ञानेश्वर दौलतराव जांभेळे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९६	नांदगाव खंडेश्वर	भिमराव अंगादास कोरटकर	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९७	नांदगाव खंडेश्वर	अवधुत देकवदास ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९८	नांदगाव खंडेश्वर	प्रमोद मानिक चावत	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
७९९	नांदगाव खंडेश्वर	रविद्र जनार्धन ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८००	नांदगाव खंडेश्वर	प्रकाश महादेवराव चवात	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८०१	नांदगाव खंडेश्वर	दिनेश रामदास ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८०२	नांदगाव खंडेश्वर	भऊराव बाळकृष्ण ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८०३	नांदगाव खंडेश्वर	प्रविण भाऊरावजी ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८०४	नांदगाव खंडेश्वर	सुखदेव सुर्यभन ढगे	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
८०५	नांदगाव खंडेश्वर	लक्ष्मण अंबादास कोरटकर	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८०६	नांदगाव खंडेश्वर	सहादेव अंबादास कोरटकर	पळसमंडळ ता. नांदगाव खंडेश्वर
८०७	नांदगाव खंडेश्वर	गणेश दसैलत भुजाडे	वाघोडा
८०८	नांदगाव खंडेश्वर	रामदास रंगरव भगत	वाघोडा
८०९	नांदगाव खंडेश्वर	विलासकिसनराव थोटे	वाघोडा
८१०	नांदगाव खंडेश्वर	मनोहर पुंडलिकराव गावनर	वाघोडा
८११	नांदगाव खंडेश्वर	लक्ष्मण बाबाराव भोराव	वाघोडा
८१२	नांदगाव खंडेश्वर	लक्ष्मण रंगराव भगत	वाघोडा
८१३	नांदगाव खंडेश्वर	रामरव दौलतराव साव	वाघोडा
८१४	नांदगाव खंडेश्वर	राजेश छत्रपती पाखरे	वाघोडा
८१५	नांदगाव खंडेश्वर	प्रल्हाद नामदेव धवणे	वाघोडा
८१६	नांदगाव खंडेश्वर	मनोहर नामदेव पाखरे	वाघोडा
८१७	नांदगाव खंडेश्वर	औदुत गब्बुजी भगत	वाघोडा
८१८	नांदगाव खंडेश्वर	प्रेमिला शंकर मेहेंगे	वाघोडा
८१९	नांदगाव खंडेश्वर	भाऊराव शेषरावजी मेहेंगे	वाघोडा
८२०	नांदगाव खंडेश्वर	काशीनाथ चंपतराव सुलताने	वाघोडा
८२१	नांदगाव खंडेश्वर	भारत मानिकराव पाखरे	वाघोडा
८२२	नांदगाव खंडेश्वर	नामदेव परशराम तुपटकर	वाघोडा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
८२३	नांदगाव खंडेश्वर	मधुकर नारायन पुनसे	वाघोडा
८२४	नांदगाव खंडेश्वर	प्रल्हाद महादेव वाळके	वाघोडा
८२५	नांदगाव खंडेश्वर	सदाशीवि पुंडलिकराव भगवे	वाघोडा
८२६	नांदगाव खंडेश्वर	गजानन प्रल्हाद शिरकरे	वाघोडा
८२७	नांदगाव खंडेश्वर	शंकर बाबुलाल राठोड	खिरसाना
८२८	नांदगाव खंडेश्वर	मोतीराम बाबाराव राठोड	खिरसाना
८२९	नांदगाव खंडेश्वर	अवधुत महादेव पवार	खिरसाना
८३०	नांदगाव खंडेश्वर	धनराज बाबाराव राठोड	खिरसाना
८३१	नांदगाव खंडेश्वर	संजय नथ्युजी राडोड	खिरसाना
८३२	नांदगाव खंडेश्वर	दलपत झिुजी राठोड	खिरसाना
८३३	नांदगाव खंडेश्वर	ज्योतीराम देवसिंग राठोड	खिरसाना
८३४	नांदगाव खंडेश्वर	राजकुमार प्रताप चव्हाण	खिरसाना
८३५	नांदगाव खंडेश्वर	डोलाबाई बाबाराववव राठोड	खिरसाना
८३६	नांदगाव खंडेश्वर	देविदास खेमाजी चव्हाण	खिरसाना
८३७	नांदगाव खंडेश्वर	प्रेमदास राजाराम सैरीसे	खिरसाना
८३८	नांदगाव खंडेश्वर	सोमला देवला जाधव	खिरसाना
८३९	नांदगाव खंडेश्वर	मनोहर डोमाजी ढगे	माहुली चोर
८४०	नांदगाव खंडेश्वर	रातकुमार बाबाराव जोगे	माहुली चोर
८४१	नांदगाव	सर्विद्र बाबारावजी जोगे	माहुली चोर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
	खंडेश्वर		
८४२	नांदगाव खंडेश्वर	राजेंद्र शेषराव होठे	माहुली चोर
८४३	नांदगाव खंडेश्वर	सारगंधर किसन दाते	माहुली चोर
८४४	नांदगाव खंडेश्वर	संगिता सुनिल दाते	माहुली चोर
८४५	नांदगाव खंडेश्वर	मुरलीधर किसन दाते	माहुली चोर
८४६	नांदगाव खंडेश्वर	बंडुजी नागोराव भेगो	लोहगाव
८४७	नांदगाव खंडेश्वर	समंश किसनराव सानप	लोहगाव
८४८	नांदगाव खंडेश्वर	नंदकिशोर हरिभाऊ आंधळे	लोहगाव
८४९	नांदगाव खंडेश्वर	बबनराव महादेवराव दाते	लोहगाव
८५०	नांदगाव खंडेश्वर	नारायण बाबलाजी पाखरे	शेलुगुंड
८५१	नांदगाव खंडेश्वर	बेबी भाष्कर पाखरे	शेलुगुंड
८५२	नांदगाव खंडेश्वर	वामन काशिराव हनवते	शेलुगुंड
८५३	नांदगाव खंडेश्वर	शोभा रामकृष्ण पांडे	शेलुगुंड
८५४	नांदगाव खंडेश्वर	लोभा काराव हनवते	शेलुगुंड
८५५	नांदगाव खंडेश्वर	सदाशिव सखाराम महिगे	शेलुगुंड
८५६	नांदगाव खंडेश्वर	ज्ञानेश्वर देविदासजी सातंगे	शेलुगुंड
८५७	नांदगाव खंडेश्वर	नारायण देविदास सातंगे	शेलुगुंड
८५८	नांदगाव खंडेश्वर	लक्ष्मण महादेवराव घाटे	शेलुगुंड
८५९	नांदगाव खंडेश्वर	हरिदास गोपाळासव देठे	शेलुगुंड

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
८६०	नांदगाव खंडेश्वर	शालीकराम मोतीराम घाटे	शेलुगुंड
८६१	नांदगाव खंडेश्वर	हरीदास रामदासजी सातंगे	शेलुगुंड
८६२	नांदगाव खंडेश्वर	ज्ञानेश्वर हिम्मतराव गाडगे	शेलुगुंड
८६३	नांदगाव खंडेश्वर	हितेंद्र मोहन मुधोळकर	खनापुर
८६४	नांदगाव खंडेश्वर	निलेश मदन मुधोळकर	खनापुर
८६५	नांदगाव खंडेश्वर	बाहुलाबई मारोतराव जोभोळे	पिपळबाव बै
८६६	नांदगाव खंडेश्वर	एकनाथ भवान मेश्राम	एरंडगाव
८६७	नांदगाव खंडेश्वर	तुळशीराम गुलाबराव मारबदे	एरंडगाव
८६८	नांदगाव खंडेश्वर	चुंदा तुकाराम मारबदे	एरंडगाव
८६९	नांदगाव खंडेश्वर	आनंदराव भगवान तायडे	एरंडगाव
८७०	नांदगाव खंडेश्वर	पुरुषत्तोम तुळशिराम शेंडे	एरंडगाव
८७१	नांदगाव खंडेश्वर	भगवान नारायण मेश्राम	एरंडगाव
८७२	नांदगाव खंडेश्वर	अरविंद श्रावण उके	एरंडगाव
८७३	नांदगाव खंडेश्वर	ओंकार उंकडराव श्रीनाथ	एरंडगाव
८७४	नांदगाव खंडेश्वर	अमोल शेकरराव पवार	भगुरा
८७५	नांदगाव खंडेश्वर	व्दारकाबाई गोलमदास पवार	भगुरा
८७६	नांदगाव खंडेश्वर	सुभाष इमारोतराव मुंडे	वाघोडा
८७७	नांदगाव	शंकरराव तानुजी इंदोरे	वाघोडा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
	खंडेश्वर		
८७८	नांदगाव खंडेश्वर	श्रीराम उकंडा भगवे	वाघोडा
८७९	नांदगाव खंडेश्वर	वासुदेव अजाबराव भांबुरकर	वाघोडा
८८०	नांदगाव खंडेश्वर	प्रल्हाद देवाजी शिरकरे	वाघोडा
८८१	नांदगाव खंडेश्वर	वनमाला शेकर भगवे	वाघोडा
८८२	नांदगाव खंडेश्वर	नंदु लक्ष्मणराव भेंगरे	साखरा
८८३	नांदगाव खंडेश्वर	आशा रोहीदास पवार	साखरा
८८४	नांदगाव खंडेश्वर	अशोक भनुदास तांबडे	रोहना
८८५	नांदगाव खंडेश्वर	चरण विठोबा ढगे	पळसमंडळ
८८६	नांदगाव खंडेश्वर	रामदास देविदास ढगे	पळसमंडळ
८८७	नांदगाव खंडेश्वर	विनोद फत्तुजी राठोड	खिरसाना
८८८	नांदगाव खंडेश्वर	रंजना संजय नवले	मंगरुळ चव्हाळा
८८९	नांदगाव खंडेश्वर	धनराज पुंडलीक टेवरे	मंगरुळ चव्हाळा
८९०	नांदगाव खंडेश्वर	विष्णु नारायण अवझाडे	मंगरुळ चव्हाळा
८९१	नांदगाव खंडेश्वर	अर्जुण पांडुरंग बुदले	मंगरुळ चव्हाळा
८९२	नांदगाव खंडेश्वर	सुरेश बळीराम बुदले	मंगरुळ चव्हाळा
८९३	नांदगाव खंडेश्वर	गजानन विठठलराव गावनेर	मंगरुळ चव्हाळा
८९४	नांदगाव खंडेश्वर	विजय किसन तांबडे	मंगरुळ चव्हाळा
८९५	नांदगाव खंडेश्वर	अवधुत कैजन गावनेर	मंगरुळ चव्हाळा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
८९६	नांदगाव खंडेश्वर	योगिराज पुंडलिक टेवरे	मंगरुळ चव्हाळा
८९७	नांदगाव खंडेश्वर	विनोद पुंडलिक टेवरे	मंगरुळ चव्हाळा
८९८	नांदगाव खंडेश्वर	मधुकर नारायण करडे	मंगरुळ चव्हाळा
८९९	नांदगाव खंडेश्वर	ज्ञानेश्वर मानिक गावनेर	मंगरुळ चव्हाळा
९००	नांदगाव खंडेश्वर	लक्ष्मण किसन तांबडे	मंगरुळ चव्हाळा
९०१	नांदगाव खंडेश्वर	संजय गोविंद पुनसे	लोहगाव
९०२	नांदगाव खंडेश्वर	दामोधर बाजीराव चुडे	माहुली चोर
९०३	नांदगाव खंडेश्वर	विठठल बुधाजी बुरे	येवती
९०४	नांदगाव खंडेश्वर	गणेश श्रावण मारबदे	येवती
९०५	नांदगाव खंडेश्वर	मालुबाई विजय राठोड	येवती
९०६	नांदगाव खंडेश्वर	दिनेश श्रावण मारबदे	येवती
९०७	नांदगाव खंडेश्वर	गोकुळ शेषराव राठोड	येवती
९०८	नांदगाव खंडेश्वर	विलास नामदेवराव ढोमणे	पिपळबाव बै
९०९	नांदगाव खंडेश्वर	नारायण महादेवराव तांबडं	पिपळबाव बै
९१०	नांदगाव खंडेश्वर	पांडुरंग मारोतराव झाडे	पिपळबाव बै
९११	नांदगाव खंडेश्वर	दर्याधण किसणराव चुडे	पिपळबाव बै
९१२	नांदगाव खंडेश्वर	नंदेश्वर बाबाराव चवत	पिपळबाव बै
९१३	नांदगाव खंडेश्वर	प्रभाकर महीदेव तांबडे	पिपळबाव बै

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
९१४	नांदगाव खंडेश्वर	देविदास मानिकराव जांभोळे	पिंपळबाव बै
९१५	नांदगाव खंडेश्वर	नामदेव शिवराम लफडे	पिंपळबाव बै
९१६	नांदगाव खंडेश्वर	प्रकाश बाबाराव चवत	पिंपळबाव बै
९१७	नांदगाव खंडेश्वर	मारोती अर्जुनररव मारब्दे	पिंपळबाव बै
९१८	नांदगाव खंडेश्वर	सुशिला जयवंत ढोमणे	पिंपळबाव बै
९१९	नांदगाव खंडेश्वर	गजानन मानिकराव जांभोळे	पिंपळबाव बै
९२०	नांदगाव खंडेश्वर	राजेंद्र अन्नाजी चवत	पिंपळबाव बै
९२१	नांदगाव खंडेश्वर	रामभऊ नामदेवराव वैद्य	पिंपळबाव बै
९२२	नांदगाव खंडेश्वर	प्रमोद जानराव ढोमणे	पिंपळबाव बै
९२३	नांदगाव खंडेश्वर	राजेंद्र सुखदेवराव तांबडे	पिंपळबाव बै
९२४	नांदगाव खंडेश्वर	मुकुंद बाबाराव चवत	पिंपळबाव बै
९२५	नांदगाव खंडेश्वर	विजय अन्नाजी चवत	पिंपळबाव बै
९२६	नांदगाव खंडेश्वर	सुमित्रा रामकृष्ण जांभोळे	पिंपळबाव बै
९२७	नांदगाव खंडेश्वर	अशोक मानिकराव जांभोळे	पिंपळबाव बै
९२८	नांदगाव खंडेश्वर	ज्ञानेश्वर यादवराव ढोमणे	पिंपळबाव बै
९२९	नांदगाव खंडेश्वर	शेकर मानिकराव जांभेळे	पिंपळबाव बै
९३०	नांदगाव खंडेश्वर	दत्तात्रय सुर्यभान पाटील	पिंपळबाव बै

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
९३१	नांदगाव खंडेश्वर	गजानन विठठलराव पुनसे	पिंपळबाव बै
९३२	नांदगाव खंडेश्वर	अशोक बापुराव दाढे	पिंपळबाव बै
९३३	नांदगाव खंडेश्वर	शोभा सुधाकर दाढे	पिंपळबाव बै
९३४	नांदगाव खंडेश्वर	शारदा संजय लकडे	पिंपळबाव बै
९३५	नांदगाव खंडेश्वर	तुळसाबाई रामराव सरोदे	पिंपळबाव बै
९३६	नांदगाव खंडेश्वर	मनोहर बंशिराम ढोमणे	पिंपळबाव बै
९३७	नांदगाव खंडेश्वर	शालिकराम महादेव जांभेळे	पिंपळबाव बै
९३८	नांदगाव खंडेश्वर	शंकर नामदेवराव पुनसे	पिंपळबाव बै
९३९	नांदगाव खंडेश्वर	शेकर बकाराम शेडे	सातरगाव
९४०	नांदगाव खंडेश्वर	सुखदेव आलाजी पवार	भगुरा
९४१	नांदगाव खंडेश्वर	शिवदास फुलसिंग पवार	भगुरा
९४२	नांदगाव खंडेश्वर	गणेश शिवदास पवार	भगुरा
९४३	नांदगाव खंडेश्वर	शिवदास खिमाजी राठोड	भगुरा
९४४	नांदगाव खंडेश्वर	रमेश शिवदास पवार	भगुरा
९४५	नांदगाव खंडेश्वर	देविदास आलाजी पवार	भगुरा
९४६	नांदगाव खंडेश्वर	नंदलाल दलपत चव्हाण	भगुरा
९४७	नांदगाव खंडेश्वर	बाबाराव गुरुदयाल जाधव	भगुरा
९४८	नांदगाव खंडेश्वर	जगन्नाथ गुलाबसिंग पवार	भगुरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
९४९	नांदगाव खंडेश्वर	गोपाल विठठल पुरी	सारसी
९५०	नांदगाव खंडेश्वर	अशोक विठठल पुरी	सारसी
९५१	नांदगाव खंडेश्वर	गजानन विठठल पुरी	सारसी
९५२	नांदगाव खंडेश्वर	पांडुरंग लक्ष्मण भगेवार	साखरा
९५३	नांदगाव खंडेश्वर	सुधाकर बापुराव भगेवार	साखरा
९५४	नांदगाव खंडेश्वर	महादेव पांडुरंग भगेवार	साखरा
९५५	नांदगाव खंडेश्वर	नारायण तुकाराम सैरिसे	साखरा
९५६	नांदगाव खंडेश्वर	कल्पना मंगेश भोंगरे	साखरा
९५७	नांदगाव खंडेश्वर	सुभाष जानराव सैरीसे	साखरा
९५८	नांदगाव खंडेश्वर	वासुदेव आकाराम महिंगे	साखरा
९५९	नांदगाव खंडेश्वर	नामदेव चंपतराव सुलताने	साखरा
९६०	नांदगाव खंडेश्वर	समेश नारायण बिल्लेवार	साखरा
९६१	नांदगाव खंडेश्वर	प्रकाश नारायण सैरीस	साखरा
९६२	नांदगाव खंडेश्वर	जनार्दन नारायण सैरिसे	साखरा
९६३	नांदगाव खंडेश्वर	नारायण माणिकराव सुलताने	साखरा
९६४	नांदगाव खंडेश्वर	लिलाबाई शामराव तलवारे	साखरा
९६५	नांदगाव खंडेश्वर	संजय मनोहर चव्हाण	साखरा
९६६	नांदगाव खंडेश्वर	कवडु बनसिराम जाधव	साखरा
९६७	नांदगाव	दादाराव गणुजी चव्हाण	साखरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
	खंडेश्वर		
९६८	नांदगाव खंडेश्वर	अनिल बापुसिंग पवार	साखरा
९६९	नांदगाव खंडेश्वर	कनिराम वाघेजी चव्हाण	साखरा
९७०	नांदगाव खंडेश्वर	मोहन लक्ष्मण चव्हाण	साखरा
९७१	नांदगाव खंडेश्वर	बाबाराव गनुजी चव्हाण	साखरा
९७२	नांदगाव खंडेश्वर	दलसाबाई गणुजी चव्हाण	साखरा
९७३	नांदगाव खंडेश्वर	पुंउलिक ह राठोड	साखरा
९७४	नांदगाव खंडेश्वर	रोहीदास हीरसिंग राठोड	साखरा
९७५	नांदगाव खंडेश्वर	कसनदास गुलाब पवार	साखरा
९७६	नांदगाव खंडेश्वर	सिताराम जानुजी राठोड	साखरा
९७७	नांदगाव खंडेश्वर	वामन सिताराम राठोड	साखरा
९७८	नांदगाव खंडेश्वर	प्रेमदास धम्जी जाधव	साखरा
९७९	नांदगाव खंडेश्वर	भिमराव जानुजा राठोड	साखरा
९८०	नांदगाव खंडेश्वर	दुलिचंद कसुन जाधव	साखरा
९८१	नांदगाव खंडेश्वर	गणेश जोतिराम जाधव	साखरा
९८२	नांदगाव खंडेश्वर	राजेंद्र लक्ष्मण सुलताने	साखरा
९८३	नांदगाव खंडेश्वर	धर्मेद्र आनंदराव फुटाने	कंझरा
९८४	नांदगाव खंडेश्वर	अनिल नामदेवराव फुटाने	कंझरा
९८५	नांदगाव खंडेश्वर	प्रशांत मधुकर दाढे	कंझरा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
९८६	नांदगाव खंडेश्वर	महेंद्र आनंदराव फुटाने	कंझरा
९८७	नांदगाव खंडेश्वर	सुनिल नामदेव दाढे	कंझरा
९८८	नांदगाव खंडेश्वर	राजेश ज्ञानेश्वर फुटाने	कंझरा
९८९	नांदगाव खंडेश्वर	विजय मधुकर दाढे	कंझरा
९९०	नांदगाव खंडेश्वर	रामदास चिवाजी चुडे	कंझरा
९९१	नांदगाव खंडेश्वर	सुरेश डोमाजी चुडे	कंझरा
९९२	नांदगाव खंडेश्वर	हरिदास चिवाजी चुडे	कंझरा
९९३	नांदगाव खंडेश्वर	किसनराव गणपतराव कापडे	कंझरा
९९४	नांदगाव खंडेश्वर	प्रमोद लक्ष्मण हंबर्डे	कंझरा
९९५	नांदगाव खंडेश्वर	पितेश महादेवराव ढगे	कंझरा
९९६	नांदगाव खंडेश्वर	अमोल साहेबराव फुटाणे	कंझरा
९९७	नांदगाव खंडेश्वर	प्रविण नरहरी फुटाणे	कंझरा
९९८	तिवसा	नंदकीशोर शामराव नांदणे	मु.वणी पो. सातरगाव ता. तिवसा
९९९	तिवसा	जीजा विश्वनाथ अवजाड	रा.डेहणी ता. तिवसा
१०००	तिवसा	रवि चेंनसिंग पवार	मु.माळेगाव पो. वऱ्हा ता.तिवसा
१००१	तिवसा	दशरथ बडुजी जाधव	मु.माळेगाव पो. वऱ्हा ता.तिवसा
१००२	तिवसा	गोविंदा चेंनसिंग पवार	मु.माळेगाव पो. वऱ्हा ता.तिवसा
१००३	तिवसा	हरिदास शामराव राठोड	रा.भिवापुर ता. तिवसा
१००४	तिवसा	रतनसिंग तानबाजी पवार	रा.भिवापुर ता. तिवसा
१००५	तिवसा	राजेश श्रीचंद पवार	रा.भिवापुर ता. तिवसा
१००६	तिवसा	रमेश नगराम चव्हाण	रा.भिवापुर ता. तिवसा
१००७	तिवसा	भिमराव मोनसिंग चव्हाण	रा.भिवापुर ता. तिवसा
१००८	तिवसा	देवकरण परीचंद चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१००९	तिवसा	संगीता पृथ्वीराज चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०१०	तिवसा	सुभाष रामजी चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०११	तिवसा	दिनेश रुपराव चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०१२	तिवसा	धनराज बालाजी चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०१३	तिवसा	विलास द. चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०१४	तिवसा	सुदंरलाल मनिराम राठोड	रा.घोटा ता. तिवसा
१०१५	तिवसा	नंदकीशोर बाबुलाल राठोड	रा.घोटा ता. तिवसा
१०१६	तिवसा	शांताबाई विष्णु चव्हाण	रा. घोटा. ता. तिवसा
१०१७	तिवसा	अनुसुया चरणदास चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०१८	तिवसा	बाबुलाल गुलाब राठोड	रा.घोटा ता. तिवसा
१०१९	तिवसा	नत्थु रोडबाजी राठोड	रा.घोटा ता. तिवसा
१०२०	तिवसा	अनिल गोपालराव चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२१	तिवसा	हंसराज परीचंद चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२२	तिवसा	मनोहर खेमराज राठोड	रा.घोटा ता. तिवसा
१०२३	तिवसा	सत्यसिंग चंपत चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२४	तिवसा	दादाराव पांडुरग चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२५	तिवसा	बबन दामुजी चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२६	तिवसा	नंदलाल हरीभाऊ चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२७	तिवसा	शेषराव हरीभाऊ चव्हाण	रा.घोटा ता. तिवसा
१०२८	तिवसा	रमेश रतीराम राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०२९	तिवसा	चरणदास मोहनसिंग राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३०	तिवसा	विष्णु मोहनसिंग राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३१	तिवसा	निरंजन चरणदास राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३२	तिवसा	पुंडलिक भिलाजी राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३३	तिवसा	बळीराम नागोराव राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१०३४	तिवसा	राजु पुडलीक राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३५	तिवसा	सुनंदा वामन राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३६	तिवसा	मदन मोहन राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३७	तिवसा	उकंड सखाराम राठोड	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३८	तिवसा	सौ.छबु नागोराव जाधव	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०३९	तिवसा	विठ्ठल प्रतापसिंह जाधव	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४०	तिवसा	चंदु मारोती जाधव	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४१	तिवसा	ओकारं बालाजी जाधव	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४२	तिवसा	गणेश रुपसिंग पवार	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४३	तिवसा	वासुदेव रमेश पवार	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४४	तिवसा	गोपाल देविदास चव्हाण	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४५	तिवसा	मैना शामराव चव्हाण	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४६	तिवसा	गणेश लालचंद चव्हाण	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४७	तिवसा	रमेश मंगुजी चव्हाण	रा.सालोरा बु. ता. तिवसा
१०४८	तिवसा	क्रुष्णा लक्ष्मणराव तालणकर	मार्डा
१०४९	तिवसा	बाबाराव भिमराव चाफले	मार्डा
१०५०	तिवसा	हरीभाऊ लक्ष्मण तालणकर	मार्डा
१०५१	तिवसा	गजानन विश्वनाथ पिंगळे	मार्डा
१०५२	तिवसा	रामेश्वर पांडुरंग काळमेघ	मार्डा
१०५३	तिवसा	पुरुषोत्तम विश्वनाथ पिंगळे	मार्डा
१०५४	तिवसा	सुरेद्र परसाराम खैरकार	मार्डा
१०५५	तिवसा	साहेबराव भिमराव चाफले	मार्डा
१०५६	तिवसा	पदमा बबनराव खैरकार	मार्डा
१०५७	तिवसा	सुधिरवामन कोल्हे	वरखेड
१०५८	तिवसा	गणेश हरीभाऊ घुरडे	निभोरा दे.

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१०५९	तिवसा	पंकज देविदासजी खैरकर	सातरगाव
१०६०	तिवसा	धनराज नारायण चव्हाण	मु. सालोरा, शेंदोळा
१०६१	तिवसा	मंगल रूपींग पवार	मु. सालोरा, शेंदोळा
१०६२	तिवसा	सुदाम गोविंद पुनसे	निंभोरा दे.
१०६३	तिवसा	बबन उत्तमराव घोडे	निंभोरा दे.
१०६४	तिवसा	शरद बाबाराव खैरकार	निंभोरा दे.
१०६५	तिवसा	तुळशिराम भगवान गावंडे	निंभोरा दे.
१०६६	तिवसा	विनोद किसन खैरकार	निंभोरा दे.
१०६७	तिवसा	शरद दौलत घुरडे	निंभोरा दे.
१०६८	तिवसा	मारोती माधवराव पुनसे	निंभोरा दे.
१०६९	तिवसा	दिपक बाबाराव खैरकार	निंभोरा दे.
१०७०	तिवसा	हरीभऊ राघोजी घुरडे	निंभोरा दे.
१०७१	तिवसा	मनोहर श्रीराम तालन	निंभोरा दे.
१०७२	तिवसा	महादेव सुधाकर तालन	निंभोरा दे.
१०७३	तिवसा	शालू सुधाकर उघडे	निंभोरा दे.
१०७४	तिवसा	शाम मारोतराव गोहत्रे	कौडण्यपुर
१०७५	तिवसा	मदन हरासिंग राठोड	कौडण्यपुर
१०७६	तिवसा	शोभा मधुकर जाधव	कौडण्यपुर
१०७७	तिवसा	बाली कैलास जाधव	कौडण्यपुर
१०७८	तिवसा	दिनेश अन्नाजी जवणे	मुर्तिजापूर
१०७९	तिवसा	गणेश भाऊराव घुरडे	निंभोरा दे
१०८०	तिवसा	मंगेश अंगादास थोटे	निंभोरा दे
१०८१	तिवसा	रामदास अंगादास गोहत्रे	निंभोरा दे
१०८२	तिवसा	विकास यशवंत थोटे	निंभोरा दे
१०८३	तिवसा	मारोती नारायण तालण	निंभोरा दे
१०८४	तिवसा	पंचफुला मारोती घुरडे	निंभोरा दे
१०८५	तिवसा	मंगोश माणिक देवळे	निंभोरा दे
१०८६	तिवसा	गोवंदा सदाशिव मोरे	निंभोरा दे
१०८७	तिवसा	अविनाश दौलत घुरडे	निंभोरा दे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१०८८	तिवसा	अरुण शंकर मन्ने	निंभोरा दे
१०८९	तिवसा	गुणाबाई सिताराम मेश्राम	धामंत्री
१०९०	तिवसा	दयाराम पालसिंग राठोड	कौडण्यपुर
१०९१	तिवसा	वच्छला जोतीराम जाधव	कौडण्यपुर
१०९२	तिवसा	सविता जनार्दन वैलकर	तळेगाव ठाकुर
१०९३	तिवसा	गणेश विश्वनाथ बरामकुळे	तळेगाव ठाकुर
१०९४	तिवसा	शिवनाथ लक्ष्मण वैलकर	तळेगाव ठाकुर
१०९५	तिवसा	प्रभाकर हरीभाऊ फटकाळे	तळेगाव ठाकुर
१०९६	तिवसा	शंकर शामराव फटकाळे	तळेगाव ठाकुर
१०९७	तिवसा	मनोहर लक्ष्मण कडे	तळेगाव ठाकुर
१०९८	तिवसा	प्रकाश वासुदेव गोहत्रे	दापोरी
१०९९	तिवसा	वासुदेव सदाशिव काळमेघ	शंदोळा खुर्द
११००	तिवसा	दिलीप सदाशिव काळमेघ	शंदोळा खुर्द
११०१	तिवसा	शंकर महाउदेव निंघोट	शंदोळा खुर्द
११०२	तिवसा	रोमराव महादेव निंघोट	शंदोळा खुर्द
११०३	तिवसा	रामेश्वर श्रीधर बांबल	शंदोळा खुर्द
११०४	तिवसा	गजानन शंकर निंघोट	शंदोळा खुर्द
११०५	तिवसा	दिनेश शंकर निंघोट	शंदोळा खुर्द
११०६	तिवसा	ममता सुभाष बांबल	शंदोळा खुर्द
११०७	तिवसा	राहुल सुरेश इसळ	शंदोळा खुर्द
११०८	तिवसा	सुरेश भिमराव इसळ	शंदोळा खुर्द
११०९	तिवसा	सुनिल बाळकृष्ण काळमेघ	शंदोळा खुर्द
१११०	तिवसा	बाळकृष्ण गोविंद काळमेघ	शंदोळा खुर्द
११११	वरुड	गणेश नामदेव थोटे	देऊ तवाडा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१११२	वरुड	भुषण मारोतराव बांबल	देऊ तवाडा
१११३	वरुड	नंदा पकज नवले	देऊ तवाडा
१११४	वरुड	नंदकिशोर विद्याधर थोटे	देऊ तवाडा
१११५	वरुड	प्रभाकर घोंडबाजी नवले	देऊ तवाडा
१११६	वरुड	छत्रपती महादेव नवले	देऊ तवाडा
१११७	वरुड	सतिश पुंडलीकराव थोटे	देऊ तवाडा
१११८	वरुड	रमेश मोतीराम लव्हाळे	देऊ तवाडा
१११९	वरुड	लिलाधर तुकारामजी लव्हाळे	देऊ तवाडा
११२०	वरुड	पुरुषोत्तम मारोतराव थोटे	देऊ तवाडा
११२१	वरुड	चरणदास साहेबराव थोटे	देऊ तवाडा
११२२	वरुड	रत्नाकर तुकाराम लव्हाळे	देऊ तवाडा
११२३	वरुड	सचिन रामकृष्णजी थोटे	देऊ तवाडा
११२४	वरुड	अतुल गोविंदराव थोटे	देऊ तवाडा
११२५	वरुड	वामन तुकाराम थोटे	देऊ तवाडा
११२६	वरुड	विलास शिवजी थोटे	देऊ तवाडा
११२७	वरुड	हरीभू भाऊ भुराजी बांबल	देऊ तवाडा
११२८	वरुड	उत्तम प्रकाश लव्हाळे	देऊ तवाडा
११२९	वरुड	विठठल महादेवराव थोटे	देऊ तवाडा
११३०	वरुड	नारायण आनंदाराव थोटे	देऊ तवाडा
११३१	वरुड	राजेंद्र हरीभाऊ थोटे	देऊ तवाडा
११३२	वरुड	ज्ञानेश्वर नारायणरव नवले	देऊ तवाडा
११३३	वरुड	प्रभाकर मोतीराम लव्हाळे	देऊ तवाडा
११३४	वरुड	निलेश नथ्युजी थाटे	देऊ तवाडा
११३५	वरुड	हरीश नथ्युजी थोटे	देऊ तवाडा
११३६	वरुड	नामदेव भाऊराव टेकाडे	बेनोडा

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
११३७	वरुड	विजय काशीराव बांबल	बेनोडा
११३८	वरुड	साहेबासव लक्ष्मण कानडे	बेनोडा
११३९	वरुड	देविदास काशीराव बांबल	बेनोडा
११४०	वरुड	विनोद पंलाबराव कानडे	बेनोडा
११४१	वरुड	तुळशिदास पंजाबरव कानडे	बेनोडा
११४२	वरुड	चंद्रकलाबाई लक्ष्मणराव ढोमणे	बेनोडा
११४३	वरुड	गजानन भिमराव पावडे	बेनोडा
११४४	वरुड	शंकर सदाशिवराव काळमेघ	बेनोडा
११४५	वरुड	गजानन साहेबराव बांबल	बेनोडा
११४६	वरुड	अशोक भाऊराव कानडे	बेनोडा
११४७	वरुड	अशोक महादेव निघोटे	बेनोडा
११४८	वरुड	पुंडलीक सदाशिव काहमेघ	बेनोडा
११४९	वरुड	सचिन साहेबराव कानडे	बेनोडा
११५०	वरुड	ज्ञानेयवर पंजाब कानडे	बेनोडा
११५१	वरुड	गजानन पंजाबराव कानडे	बेनोडा
११५२	वरुड	नंदकिशोर भाऊराव टेकाडे	बेनोडा
११५३	वरुड	ज्ञानेश्वर भाऊराव टेकाडे	बेनोडा
११५४	वरुड	मोतीराम नथ्युजी तिरगुळ	बेनोडा
११५५	वरुड	प्रफुल रतन तिरगुळ	बेनोडा
११५६	वरुड	कांता शालीकराम बांबल	बेनोडा
११५७	वरुड	रामदास झेब्रुजी कुरवाळे	करजगाव

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
११५८	वरुड	भगवान झेब्रुजी कुरवाळे	करजगाव
११५९	वरुड	विजय राजेराम सोनबावणे	देऊतवाडा
११६०	वरुड	ज्ञानेश्वर मारोतराव कुरवाडे	बेनोडा
११६१	वरुड	रमेश जयराम ढोमणे	बेनोडा
११६२	वरुड	जानराव मन्साराम ढोमणे	बेनोडा
११६३	वरुड	अनुसया मंल सुरजुसे	बेनोडा
११६४	वरुड	किसना जयराम ढोमणे	बेनोडा
११६५	वरुड	संजय जयराम महालगये	देऊ तवाडा
११६६	वरुड	गणपत जयराम ढोमणे	बेनोडा
११६७	चादुर बाजार	संजय मधुकरराव डवंगे	निर्भोरा ता. चादुर बाजार
११६८	चादुर बाजार	जानराव नथ्युजी काळमेघ	राजना पुर्णा ता. चादुर बाजार
११६९	चादुर बाजार	प्रदिप विनायक ढाले	तुळजापुर गढी, ता. चादुर बाजार
११७०	चादुर बाजार	संजय गुलाबराव बोरवार	निर्भोरा ता. चादुर बाजार
११७१	चादुर बाजार	पांडुरग शिवराम बोरवार	निर्भोरा ता. चादुर बाजार
११७२	चादुर बाजार	तुळशिदास मंगलाजी आमझरे	निर्भोरा ता. चादुर बाजार
११७३	चादुर बाजार	रमेश भिमराव आमझरे	तुळजापुर गढी, ता. चादुर बाजार
११७४	चादुर बाजार	गोपाल रामभाऊ नान्हे	तळणी पुर्णा ता. चांदुर बाजार
११७५	चादुर बाजार	सिहीक शाह हनित शाह	करजगाव ता. चादुर बाजार
११७६	चादुर बाजार	बाळु सदाशिव भानगे	सर्फाबाद,ता. चांदुर बाजार
११७७	चादुर बाजार	ग.भा. वनिता श्रीकृष्ण पचारे	तुळजापुर गढी, ता. चादुर बाजार
११७८	चादुर बाजार	सुरेश शंकरराव पचारे	तुळजापुर गढी, ता. चादुर बाजार
११७९	चादुर बाजार	सोनाबाई दौलतराव नान्हे	हिरुळ पुर्णा
११८०	चादुर बाजार	ग.भा. सारीका आशिष ईसळ	सोनोरी , ता. चांदुर बाजार जि. अमरावती
११८१	चादुर बाजार	दिपक भास्कर गवळी	मु.पो. हिरुळ पुर्णा ता. चादुर बाजार
११८२	चादुर बाजार	नागोराव नारायणराव नान्हे	विरुळपुर्णा ता. च्वादुर बाजार

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
११८३	चादुर बाजार	रामेश्वर रामराव नान्हे	विरुळपुर्णा ता. चादुर बाजार
११८४	चादुर बाजार	राजेंद्र नारायण नान्हे	विरुळपुर्णा ता. चादुर बाजार
११८५	चादुर बाजार	अर्जुन शामराव आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११८६	चादुर बाजार	विश्वनाथ राणुजी आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११८७	चादुर बाजार	नामदेव काशिराव आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११८८	चादुर बाजार	अंबादास हरिभाऊ आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११८९	चादुर बाजार	मानिकराव राणुजी आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११९०	चादुर बाजार	साहेबराव केळाजी आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११९१	चादुर बाजार	छाया विलास आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११९२	चादुर बाजार	राजु केळाजी आमझरे	रा. चिचोली पुर्णा ता. चांदुर बाजार
११९३	चादुर बाजार	रामेश्वर झिगुजी हिरडे	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
११९४	चादुर बाजार	रमेश भिवाजी अवधुतकर	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
११९५	चादुर बाजार	बाळु महादेवराव बोरवार	रा. निंभोरा ता. चांदुर बाजार
११९६	चादुर बाजार	तुळशिदास राजारामजी बोरवार	रा. निंभोरा ता. चांदुर बाजार
११९७	चादुर बाजार	रामदास आनदाराव वाडेकर	रा. निंभोरा ता. चांदुर बाजार
११९८	चादुर बाजार	भुलु नारायण कुरवाडे	रा. निंभोरा ता. चांदुर बाजार
११९९	चादुर बाजार	शंकर नारायण कुरवाडे	रा. निंभोरा ता. चांदुर बाजार
१२००	चादुर बाजार	श्रीफृष्ण मंगलाजी आमझरे	रा. कोदोरी ता. चांदुर बाजार
१२०१	चादुर बाजार	प्रतिभा श्रीकांत कुन्हाडे	रा. घाटलाडकी ता. चांदुर बाजार
१२०२	चादुर बाजार	श्रीमती विमला रघुनाथ कुरवाडे	रा. पिंपरी पुर्णा ता. चांदुर बाजार
१२०३	चादुर बाजार	रमेश पैकाजी नांदणे	रा. पिंपरी पुर्णा ता. चांदुर बाजार
१२०४	चादुर बाजार	साहेबराव जानराव ऊर्फ डीगाबर नांदणे	रा. पिंपरी पुर्णा ता. चांदुर बाजार
१२०५	चादुर बाजार	प्रमोद सुखदेवराव आमझरे	रा. देचुरवाडा ता. चांदुर बाजार
१२०६	चादुर बाजार	श्रावण शंकरराव नान्हे	रा. हिरुळ पुर्णा ता. चादुर बाजार
१२०७	चादुर बाजार	कांता गजानन नानेकर	रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार
१२०८	चादुर बाजार	निरजंन शामराव कुरवाडे	प्रल्हादपुर रा. शिरजगाव बंड ता. चादुर बाजार
१२०९	चादुर बाजार	शंकर उर्कडाजी वानखडे	रा. आसेगाव पुर्णा ता. चांदुर बाजार

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१२१०	चादुर बाजार	दिपक नारायणराव कावणपुरे	रा. आसेगाव पुर्णा ता. चांदुर बाजार
१२११	चादुर बाजार	मजरुअलिशाह अजगर शाह	रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार
१२१२	चादुर बाजार	अरुन मारोतराव नानेकर	रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार
१२१३	चादुर बाजार	कल्पना देविदास नांदणे	रा. पिंपळखुटा, ता. चादुर बाजार
१२१४	चादुर बाजार	गजानन सदाशिव कुरवाडे	रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार
१२१५	चादुर बाजार	विश्वनाथ सिताराम सुलताने	रा. हिरळपुर्णा ता. चांदुर बाजार
१२१६	चादुर बाजार	सौ निलीमा उमेश बोरवार	रा. धानोरा पुर्णा (सुदंरपुर) ता. चांदुर बाजार
१२१७	चादुर बाजार	प्रल्हाद बेडाजी आमझरे	रा. देसुरवाडा ता. चांदुर बाजार
१२१८	चादुर बाजार	उत्तम झिंगराजी बोरवार	रा. देसुरवाडा ता. चांदुर बाजार
१२१९	चादुर बाजार	संजय भिमराव आमझरे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२२०	चादुर बाजार	मारोती गोमाजी आमझरे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२२१	चादुर बाजार	बापुराव भिमराव आमझरे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२२२	चादुर बाजार	हरीभाऊ बापुराव पचारे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२२३	चादुर बाजार	महादेव शंकर पवार	रा. रेडवा ता. चादुर बाजार
१२२४	चादुर बाजार	अरुण गणपत पारीसे	रा. हैदतपुर ता. चादुर बाजार
१२२५	चादुर बाजार	रुपेश श्रीकृष्ण नांदणे	रा. हैदतपुर ता. चादुर बाजार
१२२६	चादुर बाजार	सुभाष सुर्यभान नांदणे	रा. हैदतपुर ता. चादुर बाजार
१२२७	चादुर बाजार	नंदु गोविंदराव व-हाडे	रा. हैदतपुर ता. चादुर बाजार
१२२८	चादुर बाजार	दयाराम नारायण पारीसे	रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुर बाजार
१२२९	चादुर बाजार	रेखा प्रकाशराव पाथरे	रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुर बाजार
१२३०	चादुर बाजार	रामकृष्ण चद्रभान पारीसे	सर्फाबाद, ता. चांदुर बाजार जि. अमरावती
१२३१	चादुर बाजार	साबीर शाह मदार शाह	सर्फाबाद, ता. चांदुर बाजार जि. अमरावती
१२३२	चादुर बाजार	श्रीकृ दौलत भागने	सर्फाबाद, ता. चांदुर बाजार जि. अमरावती
१२३३	चादुर बाजार	विष्णु किसनराव भानगे	सर्फाबाद, ता. चांदुर बाजार जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१२३४	चादुर बाजार	हरीभाऊ गोदाजी भानगे	सर्फाबाद, ता. चांदुर बाजार जि. अमरावती
१२३५	चादुर बाजार	दादाराव महादेवराव भानगे	सर्फाबाद, ता. चांदुर बाजार जि. अमरावती
१२३६	चादुर बाजार	जानराव नोगोराव इसळ	रा. सोनोरी, ता. चांदुर बाजार
१२३७	चादुर बाजार	दिंगाबर/ जानराव गंगाराम नांदणे	रा. पिंपरी पुर्णा ता. चादुर बाजार
१२३८	चादुर बाजार	सुखदेव महादेव पचारे	रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार
१२३९	चादुर बाजार	सुनिल मधुकर कुरवाडे	रा. पिंपरी पुर्णा ता. चादुर बाजार
१२४०	चादुर बाजार	रविद्र नामदेवराव ढेवले	रा.तळेगाव मोहना, ता. चादुर बाजार
१२४१	चादुर बाजार	मधुकर रामरावजी झाडे	रा.तळेगाव मोहना, ता. चादुर बाजार
१२४२	चादुर बाजार	गणेश बाबाराव वऱ्हाडे	रा. हैदतपुर ता. चादुर बाजार
१२४३	चादुर बाजार	शिवराम मोतीराम पारीसे	रा. राजणा पुर्णा ता. चांदुर बाजार
१२४४	चादुर बाजार	चिंतामन बाबुजी शनवारे	रा. विश्रोळी ता. चांदुर बाजार
१२४५	चादुर बाजार	गोकुल रामदास नान्हे	रा. दहिगाव पुर्णा ता. चादुर बाजार
१२४६	चादुर बाजार	रामदास गोविंदराव आमझरे	रा. धानोरा पुर्णा (सुदंरपुर) ता. चांदुर बाजार
१२४७	चादुर बाजार	कुसुम पांडुरग आमझरे	रा. धानोरा पुर्णा (सुदंरपुर) ता. चांदुर बाजार
१२४८	चादुर बाजार	जिजाबाई श्रीरामजी गि-हे	रा. माधान ता. चादुरबाजार
१२४९	चादुर बाजार	तुळशीराम शामराव आमझरे	रा. करजगाव ता. चादुरबाजार
१२५०	चादुर बाजार	लक्ष्मण सखाराम आमझरे	रा. करजगाव ता. चादुरबाजार
१२५१	चादुर बाजार	नामदेव शामराव आमझरे	रा. करजगाव ता. चादुरबाजार
१२५२	चादुर बाजार	राजेंद्र प्रल्हाद आमझरे	रा. हिरळपुर्णा ता. चादुर बाजार
१२५३	चादुर बाजार	गोपाळ महादेव भागने	रा. सर्फाबाद ता. चादुर बाजार
१२५४	चादुर बाजार	वंदना अरुणराव आमझरे	रा. विरुळ पुर्णा ता. चादुर बाजार
१२५५	चादुर बाजार	बाळु किसनराव नान्हे	रा.दहिगाव पुर्णा ता. चादुरबाजार
१२५६	चादुर बाजार	प्रमोद रामकृष्ण गाडेकर	रा. पिंपरी पुर्णा ता. चादुर बाजार
१२५७	चादुर बाजार	श्रीकृष्ण भिमराव ढेवले	रा. चिचोली काळे ता. चांदुर बाजार
१२५८	चादुर बाजार	सतिश माणिकराव ढेवले	रा. चिचोली काळे ता. चांदुर बाजार
१२५९	चादुर बाजार	रविद्र गुलाबराव पाटील	रा. चिचोली काळे ता. चांदुर बाजार

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१२६०	चादुर बाजार	दिलीप पुंडली डमके	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
१२६१	चादुर बाजार	नामदेव मिठुजी नवले	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
१२६२	चादुर बाजार	नारायण माणिकराव नवले	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
१२६३	चादुर बाजार	रामेश्वर महादेव नवले	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
१२६४	चादुर बाजार	देवराव दौलतराव आमझरे	रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुर बाजार
१२६५	चादुर बाजार	गंगाराम सदाशिव आमझरे	रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुर बाजार
१२६६	चादुर बाजार	विठुजी निबांजी नान्हे	रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुर बाजार
१२६७	चादुर बाजार	रामदास श्रावण नान्हे	रा. हिरळपुर्णा ता. च्चुदुर बाजार
१२६८	चादुर बाजार	अशोक मानिकराव सुलताने	रा. हिरुळ पुर्णा ता. चांदुर बाजार
१२६९	चादुर बाजार	प्रकाश रामकृष्ण सुलताने	रा. हैदतपुर वडाळा ता. चादुर बाजार
१२७०	चादुर बाजार	अनुसया नामदेव वन्हाळे	रा. हैदतपुर वडाळा ता. चादुर बाजार
१२७१	चादुर बाजार	अरुन सुर्यभान नांदने	रा. हैदतपुर वडाळा ता. चादुर बाजार
१२७२	चादुर बाजार	पांडुरंग रामकृष्ण पारीसे	रा. दहिगाव पुर्णा ता. च्चुदुर बाजार
१२७३	चादुर बाजार	गिताबाई रामचंदग नान्हे	रा. दहिगाव पुर्णा ता. च्चुदुर बाजार
१२७४	चादुर बाजार	पुरुषोत्तम रुपरावजी पारीसे	रा. दहिगाव पुर्णा ता. च्चुदुर बाजार
१२७५	चादुर बाजार	रामदास रामकृष्ण पारीसे	रा. दहिगाव पुर्णा ता. च्चुदुर बाजार
१२७६	चादुर बाजार	अशोक देवराव पारीसे	रा. दहिगाव पुर्णा ता. च्चुदुर बाजार
१२७७	चादुर बाजार	नितीन बाबूरावजी नवले	रा. जवळा शहीपुरता. चांदुर बाजार
१२७८	चादुर बाजार	देविदास रामाजी भागणे	रा. करजगाव ता. चादुरबाजार
१२७९	चादुर बाजार	दादाराव महादेवराव बोरवार	रा. करजगाव ता. चादुरबाजार
१२८०	चादुर बाजार	प्रदिप रामकृष्ण पचारे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२८१	चादुर बाजार	श्रीकृष्ण रामचंद्र अमझरे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२८२	चादुर बाजार	सुरज सुखदेव पचारे	रा. तुळजापुर गढी ता. चादुर बाजार
१२८३	चादुर बाजार	गजानन विठ्ठलराव नांदणे	रा. विश्रोळी ता. चांदुर बाजार
१२८४	चादुर बाजार	गोविंदा सोनाजी नांदणे	रा. विश्रोळी ता. चांदुर बाजार
१२८५	चादुर बाजार	गुलाब सोना कोरडकर	रा. घाटलाडकी ता. चांदुर बाजार
१२८६	चादुर बाजार	अंबादास गणेशराव आमझरे	रा. ब्राम्हणवाडा पा. ता. चादुरबाजार
१२८७	चादुर बाजार	वदंन अरुणराव आमझरे	रा. तळवेल ता. चादुर बाजार
१२८८	चादुर बाजार	ओकार शंकर कुन्हाडे	रा. घाटलाडकी ता. चांदुर बाजार
१२८९	चादुर बाजार	प्रशांत हरीभाऊ नान्हे	रा. तळणी पुर्णा ता. चांदुर बाजार

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१२९०	चादुर बाजार	सौ माधुरी सोपानराव कुरवाडे	रा. बेलोरा ता. चादुर बाजार
१२९१	चादुर बाजार	देविदास सिताराम जाधव	रा. रेडवा ता. चांदुर बाजार
१२९२	चादुर बाजार	विकास ओकारसिंग पवार	रा. रेडवा ता. चांदुर बाजार
१२९३	चादुर बाजार	रामदास गोविंदराव आमझरे	रा. जवळा शहापुर ता. चांदुर बाजार
१२९४	चादुर बाजार	साहेबराव महादेवराव बोरवार	रा. करजगाव ता. चादुरबाजार
१२९५	चादुर बाजार	काशिराम मोतीराम लव्हाळे	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१२९६	चादुर बाजार	सुनिल गुनवंत हिवे	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१२९७	चादुर बाजार	संतोष महादेव सुरजुसे	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१२९८	चादुर बाजार	रामचंद्र जयराम बोरवार	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१२९९	चादुर बाजार	जयराम किसन बोरवार	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१३००	चादुर बाजार	पार्वती मारोतराव अमझरे	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१३०१	चादुर बाजार	भिमराव मारोतराव आमझरे	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१३०२	चादुर बाजार	कमलाबाई रामरावजी काळे	रा. टाकरखेडा ता. चांदुर बाजार
१३०३	अचलपुर	अमोल शेषराव घटाळे	रा. टवलार ता. अचलपुर
१३०४	अचलपुर	दामोदर गोडुजी काळीगे	रा. टवलार ता. अचलपुर
१३०५	अचलपुर	हिम्मत लक्ष्मणराव घुले	रा. टवलार ता. अचलपुर
१३०६	अचलपुर	गौवर्धन गंगाराम गुरव	रा. टवलार ता. अचलपुर
१३०७	अचलपुर	व्दारकाबाई शेषराव कात्रे	रा. टवलार ता. अचलपुर
१३०८	अचलपुर	भानुदास मोतीराम काळीगे	रा. टवलार ता. अचलपुर
१३०९	अचलपुर	सुनिल लक्ष्मण सुल्ताने	रा. टवलार ता. अचलपुर
१३१०	अचलपुर	राजा गणपतराव शनवारे	रा. गौरखेडा, ता. अचलपुर
१३११	अचलपुर	नारायण नागोजी खडके	रा. गौरखेडा, ता. अचलपुर
१३१२	अचलपुर	तेजुजी राघोजी शनवारे	रा. गौरखेडा, ता. अचलपुर
१३१३	अचलपुर	नथ्युजी तेजुजी तोटे	रा. गौरखेडा, ता. अचलपुर
१३१४	अचलपुर	लक्ष्मण तुकाजी तोटे	रा. गौरखेडा, ता. अचलपुर
१३१५	अचलपुर	कलावती नामदेवराव खडके	रा. गौरखेडा, ता. अचलपुर
१३१६	अचलपुर	गजानन माणिकराव बोरवार	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३१७	अचलपुर	निखील सुधाकर कात्रे	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३१८	अचलपुर	रावसाहेब रामचंद्र पातोड	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३१९	अचलपुर	राहुल विनायकराव पांडे	रा. कविठा बु. ता.अचलपुर

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१३२०	अचलपुर	अभय नामदेवराव पांडे	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३२१	अचलपुर	राजु मातीराम पांडे	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३२२	अचलपुर	जनार्धन नारायण पातोड	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३२३	अचलपुर	दामोदर किसनराव पवार	रा. कविठा बु. ता.अचलपुर
१३२४	अचलपुर	नामदेवराव नोगोराव पारिसे	रा. चमन खर्द ता. अचलपुर
१३२५	अचलपुर	प्रमोद माणिक वाफळे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३२६	अचलपुर	गोपाल साहेबराव लाधे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३२७	अचलपुर	अरविंद मारोतराव नांदणे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३२८	अचलपुर	नरेद्र मच्छिंद्र दोडे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३२९	अचलपुर	संतोष प्रल्हादराव कुरवाडे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३०	अचलपुर	प्रविण देवराव लादे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३१	अचलपुर	रामदास महादेव पारिसे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३२	अचलपुर	श्रीकृष्ण श्रावण डवंगे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३३	अचलपुर	दयाराम नारायण लाधे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३४	अचलपुर	हरिभाऊ श्रावणजी डवंगे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३५	अचलपुर	नामदेवराव गंगारामजी पारिसे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३६	अचलपुर	लक्ष्मण महादेव पारीसे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३७	अचलपुर	सदाशिवराव फकीरजी पारीसे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३८	अचलपुर	श्रीकृष्ण रामचंद्र कुरवाडे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३३९	अचलपुर	इंदुबाई साहेबराव चारथळ	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३४०	अचलपुर	मंगेश भिमरावजी डवंगे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३४१	अचलपुर	निलेशराव भिमरावजी डवंगे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३४२	अचलपुर	नागोराव फकीरजी पारिसे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३४३	अचलपुर	मंगेश शिशुपाल लाधे	भुगाव अचलपुर जि. अमरावती
१३४४	चादुर रेल्वे	दिलीप बापुराव उके	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३४५	चादुर रेल्वे	नरहरी बाबाराव मेश्राम	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३४६	चादुर रेल्वे	काशीनाथ नथुजी कांबळे	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३४७	चादुर रेल्वे	अरुन लक्ष्मण कांबळे	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३४८	चादुर रेल्वे	वामनराव मंगरुजी गोडांगे	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३४९	चादुर रेल्वे	दुर्गा सुरेश खेडके	मांजरखेड कसबा ता. चांदुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१३५०	चादुर रेल्वे	अरुण वामणराव गोडाणे	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३५१	चादुर रेल्वे	अंनता बाबाराव उके	दिघी कोल्हे, पो.कवठा कडु, ता. चांदुर रेल्वे
१३५२	चादुर रेल्वे	दिलीप बाबाराव उके	दिघी कोल्हे, पो.कवठा कडु, ता. चांदुर रेल्वे
१३५३	चादुर रेल्वे	किसना महादेव मारबदे	धोत्रा पो जवळा ता. चादुर रेल्वे
१३५४	चादुर रेल्वे	शेषराव रामजी आडे	लालखेड पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे
१३५५	चादुर रेल्वे	ज्ञानेश्वर सवाईसिंग राठोड	लालखेड पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे
१३५६	चादुर रेल्वे	वासुदेव रामाजी राठोड	लालखेड पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे
१३५७	चादुर रेल्वे	पुना ठाकऱ्या चव्हाण	लालखेड पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे
१३५८	चादुर रेल्वे	संतोष धर्मा जाधव	लालखेड पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे
१३५९	चादुर रेल्वे	सुधाकर शंकर खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६०	चादुर रेल्वे	भिमराव शिऱु शेडे	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६१	चादुर रेल्वे	प्रणय विड्डलराव गावणर	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६२	चादुर रेल्वे	प्रदिप नारायण गावंडे	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६३	चादुर रेल्वे	गणेश सुधाकर बावणउके	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६४	चादुर रेल्वे	गजानन सोनबा खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६५	चादुर रेल्वे	बबन सोनबा खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६६	चादुर रेल्वे	मधुकर शामराव मानकर	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६७	चादुर रेल्वे	राजेद्र पांडुरंग खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१३६८	चादुर रेल्वे	महादेव सोनबाजी खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३६९	चादुर रेल्वे	राजारामजी इस्तारी शेडे	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७०	चादुर रेल्वे	मधुकर नागोरावजी खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७१	चादुर रेल्वे	वंदना सुधाकर खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७२	चादुर रेल्वे	पांडुरंग गणेश खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७३	चादुर रेल्वे	श्रावण धाडुजी खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७४	चादुर रेल्वे	ज्ञानेश्वर जगन्नाथ मेश्राम	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७५	चादुर रेल्वे	मारोती गोदर खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७६	चादुर रेल्वे	श्रीकृष्ण वासुदव शेडे	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७७	चादुर रेल्वे	पुडलीक नामदेव मेश्राम	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७८	चादुर रेल्वे	जानराव डंगरजी खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३७९	चादुर रेल्वे	अजुन मनीराम खंगार	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३८०	चादुर रेल्वे	केशव महागुंजी बावनउके	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३८१	चादुर रेल्वे	परमेश्वर देवराव गोंडाने	मु.पो.सोनगाव, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८२	चादुर रेल्वे	रंगराव कवडु गोडाणे	मु.पो.सोनगाव, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८३	चादुर रेल्वे	लक्ष्मण राजाराम गोडाणे	मु.पो.सोनगाव, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८४	चादुर रेल्वे	राजेश झिंगर कांबळे	मु.पो.सोनगाव, चादुर रेल्वे, जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१३८५	चादुर रेल्वे	देवराव कवडु गोडाणे	मु.पो.सोनगाव, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८६	चादुर रेल्वे	गुलाब गुरवा शेळके	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८७	चादुर रेल्वे	दसरथ सुखराम वलधरे	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८८	चादुर रेल्वे	सनिल शंकर गुडाळे	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३८९	चादुर रेल्वे	संतोष विष्णु तायडे	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३९०	चादुर रेल्वे	पाडुरंग रामराव शेळके	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३९१	चादुर रेल्वे	राजु रामराव शेळके	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१३९२	चादुर रेल्वे	पद्यमाकर शेषरावजी मेश्राम	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३९३	चादुर रेल्वे	राजेद्र किसनराव छापेकर	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३९४	चादुर रेल्वे	अरुन ज्रगन्नाथ मेश्राम	सांतेफळ ता. चांदुर रेल्वे
१३९५	चादुर रेल्वे	प्रविण सहादेव जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१३९६	चादुर रेल्वे	रामचरण हरिसींग चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१३९७	चादुर रेल्वे	ज्ञानेश्वर रामी चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१३९८	चादुर रेल्वे	दादाराव रामजी आडे	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१३९९	चादुर रेल्वे	अविनाश श्रीपत चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४००	चादुर रेल्वे	चंद्रकला चरणदास राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४०१	चादुर रेल्वे	थावऱ्या रतन राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४०२	चादुर रेल्वे	संजय हंसा चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४०३	चादुर रेल्वे	श्रीचंद रामचंद्र चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४०४	चादुर रेल्वे	विलास वामण चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४०५	चादुर रेल्वे	पंडित मारोती राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४०६	चादुर रेल्वे	भाष्कर तानबाजी दाढे	जवळा ता. चांदुर रेल्वे
१४०७	चादुर रेल्वे	शाम धनसिंग चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४०८	चादुर रेल्वे	चिंतामण टेटुजी खंगार	कमळगाव ता. चांदुर रेल्वे
१४०९	चादुर रेल्वे	गुफा मारोती राठोड	मांजरखेड कसबा ता. चांदुर रेल्वे
१४१०	चादुर रेल्वे	ताराबाई महादेव उके	सातेफळ,ता. चादुर रेल्वे
१४११	चादुर रेल्वे	रमेश सवाईसिंग राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे
१४१२	चादुर रेल्वे	गणेश महादेव मेश्राम	मांजरखेड कसबा ता. चांदुर रेल्वे
१४१३	चादुर रेल्वे	मानीक मारोती चव्हाण	लालखेड पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे
१४१४	चादुर रेल्वे	हरीचंद्र काशीनाथ मोंढे	मु.पो. सांवगी मग्रामपुर ता. चांदुर रेल्वे
१४१५	चादुर रेल्वे	रामजिवन मांगु आंडे	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४१६	चादुर रेल्वे	अविनाश मांगु आंडे	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४१७	चादुर रेल्वे	किशोर बाजीरावजी खंगार	सातेफळ ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१४१८	चादुर रेल्वे	बाबुलाल सोन्या जाधव	मांजरखेड कसबा ता. चांदुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४१९	चादुर रेल्वे	हनुमंत मारोतराव बागडे	रा. निमगव्हाण ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१४२०	चादुर रेल्वे	ईश्वर देवराव मेश्राम	जवळा ता. चांदुर रेल्वे
१४२१	चादुर रेल्वे	गजानन तुकारामजी गोडाणे	जवळा ता. चांदुर रेल्वे
१४२२	चादुर रेल्वे	मंदाबाई विठ्ठलराव बोबडे	जवळा ता. चांदुर रेल्वे
१४२३	चादुर रेल्वे	दिलीप सदाशिव तुपटकर	कळमजापुर, ता. चादुर रेल्वे
१४२४	चादुर रेल्वे	नंदकीशोर शंकरराव अवघड	कळमजापुर, ता. चादुर रेल्वे
१४२५	चादुर रेल्वे	महादेव मोरिराम केवट	कळमजापुर, ता. चादुर रेल्वे
१४२६	चादुर रेल्वे	महादेव शामरावजी वैद्य	कळमजापुर, ता. चादुर रेल्वे
१४२७	चादुर रेल्वे	रविद्र विश्वनाथ ढगे	जवळा ता. चांदुर रेल्वे
१४२८	चादुर रेल्वे	प्रकाश ओकार गिरी	घुइखेड ता.चादुर रेल्वे
१४२९	चादुर रेल्वे	गुलाब गुरवा शेळके	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१४३०	चादुर रेल्वे	दसरथ सुखराम वलधरे	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१४३१	चादुर रेल्वे	सनिल शंकर गुडाळे	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१४३२	चादुर रेल्वे	संतोष विष्णु तायडे	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१४३३	चादुर रेल्वे	पाडुरंग रामराव शेळके	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१४३४	चादुर रेल्वे	राजु रामराव शेळके	मु.पो.चांदुरवाडी, चादुर रेल्वे, जि. अमरावती
१४३५	चादुर रेल्वे	श्रीमती नर्मदा भांगचंद राठोड	लालखेड, पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे,

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४३६	चादुर रेल्वे	श्रीमती सरस्वती प्रेमदास चव्हाण	लालखेड, पो. मालखेड, ता. चांदुर रेल्वे,
१४३७	चादुर रेल्वे	बिसेन पारनुजी शिंदे	रा. निमगव्हाण ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१४३८	चादुर रेल्वे	विजय मांगीलाल जाधव	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४३९	चादुर रेल्वे	हरिचंद वाल्या चव्हाण	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४४०	चादुर रेल्वे	नितेश भिवा चव्हाण	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४४१	चादुर रेल्वे	विजय हंसा चव्हाण	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४४२	चादुर रेल्वे	श्रीमती यमुना पुना चव्हाण	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४४३	चादुर रेल्वे	प्रेमचंद चरणदास राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे
१४४४	चादुर रेल्वे	गणेश नारायणराव ठाकरे	मांजरखेड (कसबा)ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४४५	चादुर रेल्वे	ज्ञानेश्वर नारायणराव ठाकरे	मांजरखेड (कसबा)ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४४६	चादुर रेल्वे	धावन्या दल्लु राठोड	मांजरखेड (कसबा)ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४४७	चादुर रेल्वे	सरीचंद सोनी जाधव	मांजरखेड (कसबा)ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४४८	चादुर रेल्वे	साहेबराव बंडुजी बावणे	कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४४९	चादुर रेल्वे	बाबराव धनराज राठोड	कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४५०	चादुर रेल्वे	राजु मन्याराम जाधव	कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४५१	चादुर रेल्वे	थानसिंग गुरुदयाल जाधव	कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४५२	चादुर रेल्वे	उकंड्या सकरु जाधव	कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४५३	चादुर रेल्वे	किसनदास देवला चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४५४	चादुर रेल्वे	मनोज श्रीदास चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४५५	चादुर रेल्वे	विनायक रतन चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४५६	चादुर रेल्वे	आकाश चतुर चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४५७	चादुर रेल्वे	संतोष हरीदास चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४५८	चादुर रेल्वे	इंदु शिवलाल चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४५९	चादुर रेल्वे	विलास श्रीदास चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६०	चादुर रेल्वे	प्रेमदास प्रताप चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६१	चादुर रेल्वे	संगीता विलास राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६२	चादुर रेल्वे	आंनदा दादु राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६३	चादुर रेल्वे	मुकेश डोमाजी राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६४	चादुर रेल्वे	गोविंदा धनसींग राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६५	चादुर रेल्वे	बध्दु जालम जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६६	चादुर रेल्वे	तोळी नंदु जाधव (तोडलबाई)	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६७	चादुर रेल्वे	नेहरु बध्दु जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६८	चादुर रेल्वे	प्रेमदास बध्दु जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४६९	चादुर रेल्वे	राजु गोसावी आडे	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४७०	चादुर रेल्वे	गोसावी कोल्हुजी आडे	लालखेड ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती
१४७१	चादुर रेल्वे	जनार्दन शालीकराम राठोड	रा. माजरखेड, ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७२	चादुर रेल्वे	हरिचंद्र गुलाब राठोड	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७३	चादुर रेल्वे	संजय मोहना राठोड	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७४	चादुर रेल्वे	अर्जुन रणाजी राठोड	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७५	चादुर रेल्वे	लक्ष्मण खेमा राठोड	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७६	चादुर रेल्वे	परिचंद्र हिरा चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७७	चादुर रेल्वे	दौलत मामा चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७८	चादुर रेल्वे	भालचंद्र हिरा चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४७९	चादुर रेल्वे	साधुराम मोहला चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८०	चादुर रेल्वे	लालचंद हिरा चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८१	चादुर रेल्वे	गुफांबाई प्रेमदास चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८२	चादुर रेल्वे	रामसिंग हिरा चव्हाण	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८३	चादुर रेल्वे	रेणुका संतोष जाधव	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८४	चादुर रेल्वे	वच्छला गोपीचंद्र जाधव	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८५	चादुर रेल्वे	बाजोबाई थाऊ जाधव	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८६	चादुर रेल्वे	दादाराव नामदेव पवार	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१४८७	चादुर रेल्वे	पालसिंग लालसिंग पवार	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८८	चादुर रेल्वे	फुलसिंग नामदेव पवार	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४८९	चादुर रेल्वे	भिमराव गोविंदराव शिंदे	रा. वाईबोध ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९०	चादुर रेल्वे	लीला सदाशिव पुरी	रा.कारला ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९१	चादुर रेल्वे	ज्ञानेश्वर भोजराज जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९२	चादुर रेल्वे	गोवर्धन बाळु राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९३	चादुर रेल्वे	विलास किसन जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९४	चादुर रेल्वे	बाळु मोतीराम राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९५	चादुर रेल्वे	प्रकाश गोलम चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९६	चादुर रेल्वे	कंचला नामदेव चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९७	चादुर रेल्वे	श्रीमती पार्वती किशोर जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९८	चादुर रेल्वे	दिलीप किसन चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१४९९	चादुर रेल्वे	संजय गोविंदा जाधव	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१५००	चादुर रेल्वे	भारत सखाराम राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१५०१	चादुर रेल्वे	पांडुरंग शालीक चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१५०२	चादुर रेल्वे	बाळकृष्ण हरीसीग चव्हाण	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१५०३	चादुर रेल्वे	अशोक पुंडलिक राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१५०४	चादुर रेल्वे	साहेबराव दादु राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१५०५	चादुर रेल्वे	दुर्योधन बंशी राठोड	लालखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती
१५०६	चादुर रेल्वे	मुकेश पांडुरंग नेवारे	रा. वाईबोथ ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५०७	चादुर रेल्वे	शंकर हरिचंद्र चव्हाण	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५०८	चादुर रेल्वे	ज्ञानेश्वर मोतीराम राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५०९	चादुर रेल्वे	धनसिंग फकीस राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१०	चादुर रेल्वे	वंदना अनिल राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५११	चादुर रेल्वे	रमेश प्रल्हाद राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१२	चादुर रेल्वे	सदाशिव हरिदास आडे	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१३	चादुर रेल्वे	शेषराव एकनाथ राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१४	चादुर रेल्वे	सुखदेव दासु जाधव	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१५	चादुर रेल्वे	नेहरु सवाईसिंग राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१६	चादुर रेल्वे	गुजीबाई राजु राठोड	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१७	चादुर रेल्वे	योगीराज अमरसिंग जाधव	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१८	चादुर रेल्वे	यमुना अरुण आडे	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५१९	चादुर रेल्वे	रविद्र गोविंदराव जाधव	लालखेड पो. मालखेड ता. चादुर रेल्वे जि. अमरावती
१५२०	चादुर रेल्वे	गजेद्र पांडुरंग हिरडे	घुइखेड ता.चादुर रेल्वे

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१५२१	चादुर रेल्वे	गुणवंत मोरेश्वर बनकर	घुइखेड ता.चादुर रेल्वे
१५२२	चादुर रेल्वे	प्रकाश ओकार गिरी	घुइखेड ता.चादुर रेल्वे
१५२३	दर्यापुर	दिपक मधुकरराव वाडेकर	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५२४	दर्यापुर	कैलास रामचंद्र बाभूळकर	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५२५	दर्यापुर	युवराज यंशवत आमझरे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५२६	दर्यापुर	रमेश यंशवत आमझरे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५२७	दर्यापुर	रामकृष्ण बळीराम घुरडे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५२८	दर्यापुर	श्रीमती बावलाबाई गोविंदराव कोल्हे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५२९	दर्यापुर	बाळकृष्ण मच्छिंद्रनाथ हिरडे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५३०	दर्यापुर	रमेशराव शालीकराम अमझरे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५३१	दर्यापुर	वंदना मोहन अमझरे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५३२	दर्यापुर	गजानन रामाजी अमझरे	मु.पो शिंगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५३३	दर्यापुर	अनिल नारायणराव जोगी	मु.पो पनोरा पो.टाकळी. ता. दर्यापुर.जि.अमरावती
१५३४	दर्यापुर	पुरण सुखदेव बावणे	मु.पो पनोरा पो.टाकळी. ता. दर्यापुर.जि.अमरावती
१५३५	दर्यापुर	संतोष भिमराव लाड	मु.पो पनोरा पो.टाकळी. ता. दर्यापुर.जि.अमरावती
१५३६	दर्यापुर	राजेश हरीभाऊ सोनटक्के	मु.पो पनोरा पो.टाकळी. ता. दर्यापुर.जि.अमरावती
१५३७	दर्यापुर	मनोज वंसतराव लाड	मु.पो पनोरा पो.टाकळी. ता. दर्यापुर.जि.अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१५३८	दर्यापुर	गजानन भिमराव लाड	मु.पो पनोरा पो.टाकळी. ता. दर्यापुर.जि.अमरावती
१५३९	दर्यापुर	श्रीमती बेबीताई पांडुरंग अमझरे	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४०	दर्यापुर	रामदास बळीरामजी घुरडे	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४१	दर्यापुर	साहेबराव रामचंद्र बाभुळकर	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४२	दर्यापुर	श्रीमती चंद्रकला विठ्ठल पाटिल	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४३	दर्यापुर	श्रीमती ज्योती श्रीकृष्ण बाभुळकर	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४४	दर्यापुर	सौ. लता मनोहर बाभुळकर	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४५	दर्यापुर	राजेद्र महादेवराव कोल्हे	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४६	दर्यापुर	ओमप्रकाश मच्छिंद्रनाथ हिरडे	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४७	दर्यापुर	प्रविण पांडुरंग अमझरे	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४८	दर्यापुर	देविदास विश्वनाथ निंघोट	मु.पो शांगिनापुर, ता. दर्यापुर, जि.अमरावती
१५४९	दर्यापुर	चरणदास अजानराव रिसोडकर	मु.पो. उमरी (कुढोरी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५०	दर्यापुर	संजय महादेव हांडे	मु.पो. इतबारपुर ता.दर्यापुर जि. अमरावती
१५५१	दर्यापुर	महादेव रामा हांडे	मु.पो. इतबारपुर ता.दर्यापुर जि. अमरावती
१५५२	दर्यापुर	सुधिर बाळकृष्ण राऊत	रा. थिलोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५३	दर्यापुर	विष्णु नामदेवराव सातरोटे	रा शिरजदा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५४	दर्यापुर	सुखदेव किसनराव धारपवार	रा शिरजदा ता. दर्यापुर जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१५५५	दर्यापुर	गजानन सदाशिव हिरडे	रा शिगणापुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५६	दर्यापुर	श्रीकृष्ण रामाजी अमझरे	रा शिगणापुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५७	दर्यापुर	श्रीराम शिवराम घुरडे	रा शिगणापुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५८	दर्यापुर	अरुण संभाजी शिंदे	रा. पेठइतबारपुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५५९	दर्यापुर	किसन रामा हांडे	रा. पेठइतबारपुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६०	दर्यापुर	श्रीमती तुळसाबाई तुकाराम माने	रा. पेठइतबारपुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६१	दर्यापुर	अशोक किसन हांडे	रा. पेठइतबारपुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६२	दर्यापुर	विठ्ठल यंशवतराव अमझरे	रा. शिगणापुर ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६३	दर्यापुर	मंदा रामदास नवरे	मु.पो. भांबोरा पो आराळा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६४	दर्यापुर	प्रंशात दिवाकर जायभाये	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६५	दर्यापुर	संदिप बाबाराव कुटे	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६६	दर्यापुर	नवनाथ एकनाथ घुगे	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६७	दर्यापुर	अमोल डिंगाबर कुटे	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६८	दर्यापुर	प्रदिप सुभाष सोयराळ	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५६९	दर्यापुर	उमेश वामाराव अघाळ	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७०	दर्यापुर	महादेव रामहरी खंडार	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७१	दर्यापुर	महादेव शहादेवराव कायदे	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१५७२	दर्यापुर	गणेश वामनराव अघाव	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७३	दर्यापुर	गजानन शामराव इलक	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७४	दर्यापुर	गजानन भासुराव डोईफोडे	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७५	दर्यापुर	गजानन सहदेव कायंदे	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७६	दर्यापुर	गणेश नारायण घुंगे	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७७	दर्यापुर	शिवाजी साहेबराव पवार	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७८	दर्यापुर	निवास संभाराव घुंगे	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५७९	दर्यापुर	गजानन बाबाराव घुंगे	मु.पो.अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८०	दर्यापुर	वनमाला दिलीप घुंगे	मु.पो. एरडगाव ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८१	दर्यापुर	वनमाला गणेश सिरसाट	मु.पो. एरडगाव ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८२	दर्यापुर	श्रीकृष्ण रामभाऊ पंडीत	मु.पो. शिरजदा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८३	दर्यापुर	गजानन शामदेवराव बावनेर	मु.पो. शिरजदा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८४	दर्यापुर	राजेद्र भिमराव भांकरकर	मु.पो. शिरजदा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८५	दर्यापुर	साहेबराव बळीराम रिसोडकर	मु.पो. उमरी (ममदाबाद) ता.दर्यापुर जि.अमरावती
१५८६	दर्यापुर	रामदास अजाबराव रिसोडकर	मु.पो. उमरी (ममदाबाद) ता.दर्यापुर जि.अमरावती
१५८७	दर्यापुर	संजय बाळकृष्ण सोनोने	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५८८	दर्यापुर	माणीकराव शामरावजी काळे	मु. भांबोरा. पो.भाराळा ता. दर्यापुर जि. अमरावती

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१५८९	दर्यापुर	भारत बाबुराव काळे	मु. भांबोरा. पो.भाराळा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९०	दर्यापुर	सचिन भासुरावजी बोबडे	मु. भांबोरा. पो.भाराळा ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९१	दर्यापुर	दशरथ नामदेव कुटे	मु.अंतरगाव(शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९२	दर्यापुर	राजेश पांडुरग सोसे	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९३	दर्यापुर	ज्ञानेश्वर मधुकर जायभाये	मु.पो. अंतरगाव (शिवाजी) ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९४	दर्यापुर	योगेश रामदास मात्रे	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९५	दर्यापुर	देवनाथ जगन्नाथ विधाते	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९६	दर्यापुर	जगन्नाथ जाननाथ विधाते	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९७	दर्यापुर	गजानन बाळकृष्ण सोनोने	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९८	दर्यापुर	प्रमोद शामराव कावनपुरे	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१५९९	दर्यापुर	शिवशंकर शामराव कावनपुरे	मु.पो.उमरी कुठोरी ता. दर्यापुर जि. अमरावती
१६००	दर्यापुर	रेखा विजय मेसरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
१६०१	दर्यापुर	राजेंद्र श्रीकृष्णराव मोरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
१६०२	दर्यापुर	कैलास भिकाजी वाघमारे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
१६०३	दर्यापुर	निळकंठ बिसनजी नेमाडे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
१६०४	दर्यापुर	रामभाऊ पुडंलिकराव मेसरे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
१६०५	दर्यापुर	नामदेव बिसन नेमाडे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,

अ.क्र.	तालुक्याचे नाव	नाव	पत्ता
१६०६	दर्यापुर	देवराव पांडुरंग कंडाळे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,
१६०७	दर्यापुर	अशोक ठिसनजी नेमाडे	मु.पो. शिवर, ता. दर्यापुर,

(दिनेश चव्हाण)

उप सचिव, महाराष्ट्र शासन